




विधीमंडळ अधिवेशन

खटाव मिलमध्ये मिल कामगारांसाठी घरे

मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी खटाव मिलमध्ये घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे. सुमारे १ हजार नव्या घरांचा प्रश्न मिटेल, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला. तसेच नवीन डीसीपीआर, शासन नियमावलीनुसार आतापर्यंत १३ हजार ५०० बांधली असून उर्वरित काम सुरू असल्याचे ते म्हणाले.



शिवसेना (ठाकरे) आमदार सचिन अहिर यांनी यासंदर्भात परिषदेत लक्षवेधी मांडली. लक्षवेधी प्रश्नावर सामंत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, मुंबईतील गिरणी जमिनीसंदर्भात २०१९पासून लागू असलेल्या नियमावलीनुसार (कलम ५८) आणि नवीन डीसीपीआर (कलम ३५) अंतर्गत, गिरणीच्या जागेचे तीन सम भाग करून त्यातील एक तृतीयांश (वन थर्ड) जमीन महापालिकेला बगीचे व क्रीडांगणासाठी, एक तृतीयांश गिरणी कामगारांच्या घरांसाठी आणि उर्वरित भाग मालकासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या नियमाची मुंबईत अंमलबजावणी सुरू आहे. त्यानुसार खटाव मिलची १० हजार २२८.६९ चौरस मीटर जमीन मुंबई महापालिकेला मिळणार आहे. तितकीच जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी वापरली जाईल. या जागेतून ९०० ते १ हजार नवीन घरे उभारली जातील, अशी माहिती सामंत यांनी दिली. काही मिल कंपाउंडने अद्याप वन थर्ड जमीन दिली नसेल, तर ती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत मिल कामगारांच्या घरांसाठी जागा उपलब्ध न झाल्यास ठाणे, वसई-विरार परिसरातही कामगारांसाठी घरे देण्यात येतील. शेवटच्या गिरणी कामगारांना घरे देण्यास शासन कटीबद्ध आहे, असे सामंत म्हणाले.

१६ बी.एड. महाविद्यालयांची मान्यता रद्द

मुंबई : राज्यातील १६ बी.एड. महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तांत्रिक शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. या महाविद्यालयांनी अनिवार्य मूल्यांकन अहवाल वेळेत सादर न केल्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. या संस्थांपैकी ७ महाविद्यालयांनी आपले कामकाज पूर्णतः बंद केले आहे. यापुढे सुमारे ५०० विद्यार्थी अडचणीत आले होते. मात्र, या विद्यार्थ्यांना इतर मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये प्रवेश देऊन समायोजित केले जाईल त्यांनी स्पष्ट केले.

महादेव मुंडेला न्याय कधी मिळणार?

मुंबई : महादेव मुंडे हा सामान्य माणूस परळीमध्ये जमिनीचा व्यवसाय करायचा. त्याने एक जमीन घेतली त्याला भाव मिळाला साडे दहाशे रुपये, १२ गुंटे जमीन होती. त्याला फोन आला जमीन सोड. तो म्हणाला अकराशे रुपये द्या मी सोडतो. त्यावर ८०० रुपयात दे असे धमकावले. नंतर धमकी आली व ८ दिवसांनी तहसीलदार कार्यालयाजवळ महादेव मुंडेचा मुतेदेह आडवून आला.



या सगळ्यावर आकाचा हात होता, वाल्मीक कराडचा. या सगळ्याची माहिती बाळा बांगराने एसपींना सांगितले तर त्यांच्यावरच सात केसेस पडले. आज महादेव मुंडेची पत्नी न्यायासाठी रडत आहे, सरकार या प्रकरणी काय करणार? असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. ज्ञानेश्वरी मुंडेंचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. महादेव मुंडेंचा खून कुणी केला हे पोलिस खात्याला माहिती आहे. ज्यांच्यासमोर हे सर्व झाले त्या बाळ बांगर यांनी एक निवेदन पोलिसांना दिले आहे. वाल्मीक कराड आणि त्यांचा मुलगा काय बोलत होते, त्यानंतर महादेव मुंडेची हत्या झाली हे सर्व बाळ बांगर यांनी तत्कालीन पोलिस अधीक्षकांना जाऊन सांगितले होते, असे ते म्हणाले.

निधी मिळाला नसल्यामुळे अडचणी

मुंबई : कृषी विभागाला निधी मिळाला नसल्यामुळे कामे करण्यास अडचणी येत असल्याची कबुली राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संशोधन केंद्र स्थापनेबाबत आश्वासन देण्यात आले होते. मात्र, संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावास नियोजन व वित्त विभागाने अनुकूलता न दर्शविल्याने त्यावर कार्यवाही करता आलेली नाही. राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत नवीन महाविद्यालयांची तसेच संशोधन केंद्रांचे शासनावर लक्षणीय प्रमाणात दायित्व असल्याने हे दायित्व कमी होईपर्यंत नवीन महाविद्यालय आणि संशोधन केंद्र स्थापन न करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.



■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १७ :

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत नियम २९३ अन्वये सुरू असलेल्या चर्चेला उत्तर दिले. यात त्यांनी मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासह इतर मुद्यांवरून विरोधकांना विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगलेच खडेबोल सुनावले.

मतदानाच्या आधी मराठी - मराठी म्हणायचे आणि निवडून आल्यानंतर कोण रे तू म्हणायचे, असा प्रकार सध्या सुरू आहे, असे ते म्हणाले. डिनो मोरियाने मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

एकनाथ शिंदे आपल्या उत्तरात म्हणाले, धारावी पुनर्विकासाचा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. तेथील १ लाख ४० हजार झोपडपट्टांचे सर्वेक्षण झाले आहे. सद्यस्थितीत तेथील लोक अत्यंत वाईट स्थितीत राहतात. ते माणसे नाहीत का?

या प्रकरणी सरकारवर बिल्डरच्या घशात जागा घातल्याचे आरोप होतात. ही जागा कुणाच्याही घशात घाली नाही तर डीआरपीला (धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट) दिली आहे. त्यात सरकार भागदार आहे. त्यामुळे आपण सर्वकाही अदानींनी देतोय ही वस्तुस्थिती नाही. तेथील लोकांनाही हा प्रकल्प हवा आहे.

एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेना इशारा



क्रॉिकेटचे रस्ते झाल्यानंतर त्यावर २५ वर्षे दुरुस्तीचा खर्च नाही. दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचे पांढरे करून दुरुस्तीच्या नावाने पैसे काढण्याचे काम कोण करत होते? आम्ही डीप क्लीन झईव्कने रस्ते धुवायला गेलो. तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत. बोलायला आम्हालाही येते. मिठी नदीतील गाळ कोण काढतंय? त्यांना मराठी माणूस दिसला नाही. तो डिनो मोरिया दिसला. आता त्या मोरियाने तोंड उघडले तर कितीतरी लोकांचा मोरया होईल. म्हणून जे काचेच्या घरात राहतात, ते दुसऱ्यांच्या घरावर दगड मारत नाहीत, असे शिंदे म्हणाले

आपण का त्याला विरोध करायचा? बिल्डरसोबत कुणाचे साटेलोटे? आपल्याला मोठेमोठे बंगले पाहिजे. चांगली घरे पाहिजे आणि त्यांनी त्याच

दुय्यम निरीक्षकांची पुढील भरती १००% जवानांमधूनच

उत्पादन शुल्क विभागात मोठा बदल ■ अजित पवारांचा निर्णय

■ महासागर प्रतिनिधी

मुंबई, दि. १७ :

राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक (गट-क) पदासाठी येत्या काळ्यात होणारी पदोन्नतीची भरती फक्त जवानांमधूनच केली जाणार असल्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केला. शारीरिक क्षमता ही या पदासाठी अनिवार्य अट



सध्याची भरती पद्धत २५% थेट पदोन्नती २५% मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा (लिपिक : जवान = २०:८०) ५०% नामनिर्देशन

१००% जवान संवर्गातूनच केली जाईल. यामुळे लिपिक संवर्गाला फक्त ५% संधी मिळत होती. मात्र, उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक हे गुन्हेगारी तपास, वाहन तपासणी, अवैध दारू वाहतूक नियंत्रण यांसारखी शारीरिक क्षमतेची कामे करत असल्याने, हूपदोन्नती फक्त जवानांमधूनच व्हावी, अशी सरकारची स्पष्ट भूमिका असल्याचे

असल्याने लिपिक संवर्गातून भरती पुढे होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, सध्याची भरती प्रक्रिया थांबवावी लागल्यास विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन निर्णय घेतला जाईल.

मात्र, ती थांबवणे शक्य नसेल, तर चालू भरती पूर्ण करून यापुढील सर्व पदोन्नती

अजित पवार यांनी सांगितले.

लिपिक संवर्गासाठी धक्का?

या निर्णयामुळे लिपिक संवर्गातून दुय्यम निरीक्षक होण्याचे मार्ग बंद झाले असून, यापुढे जवानांनाच संधी मिळणार आहे. मात्र, चालू भरती प्रक्रियेवर कोणताही निर्णय घेतला नसून, ती प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

वाळू उत्खनन : ५६ कोटींचा दंड

अधिकारी निलंबित केल्याची महसूलमंत्र्यांची माहिती

■ महासागर प्रतिनिधी

मुंबई, दि. १७ :

छत्रपती संभाजीनगर येथील वाळू उत्खननात झालेल्या मोठ्या गैरव्यवहाराप्रकरणी शासनाने कठोर भूमिका घेतली असून, संबंधित कंपनीवर ५६ कोटींहून अधिक रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

तसेच, या प्रकरणात दोषी आढळलेल्या अधिकार्यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली. विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांनी ही लक्षवेधी मांडली होती.



महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने छत्रपती संभाजीनगरमधील रितीघाट नळजोडणीसाठी जी.सी.के.सी. प्रोजेक्ट अँड वर्क प्रायव्हेट लिमिटेड, जयपूर या कंपनीने महालक्ष्मी लॉजिस्टिक नावाच्या ट्रान्सपोर्टरला वाळू वाहतुकीसाठी नियुक्त केले. उत्खननाची परवानगी असतानाही, कंपनीने १८.४८९ ब्रास वाळूचे अतिरिक्त उत्खनन केले. विशेष म्हणजे, १ मीटर ऐवजी १५-१८ फूट खोलीकरण केल्याचे निर्दर्शनास आले. त्याअन्वये दंड ठोठावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ठाकरे गटाचे हत्यार सभागृहाबाहेर

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १७ :

ठाकरे गटाचे आक्रमक नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून विधान परिषदेत त्यांचा निरोप समारंभ झाला.

२०१९ मध्ये छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेले दानवे, २०२२ मध्ये शिंदे बंडानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाले. त्या काळात त्यांनी ठाकरे गटाचे जहाल वकिलीत्व केले. सरकारवर सडकून टीका, फडणवीस-शिंदेंना सवाल, आणि सभागृहात ठामपणे ठाकरे गटाचा आवाज बनले.

सध्याच्या राजकीय गणितांनुसार, त्यांच्या जागेसाठी पुन्हा निवडणूक होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर, जालना महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत

करावा. बिल्डरसोबत साटेलोटे झालेले कुणाचे आहेत? असे शिंदे म्हणाले.

त्यांच्या या विधानावर सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी वन्स मोअरची मागणी केली. पण शिंदे आकाशवाणी एकदाच होते असे म्हणत विषय पुढे सरकवला. ते म्हणाले, स्वार्थाचा झेंडा व सत्तेचा झेंडा राबवण्याचा हेच यांना (विरोधक) माहिती आहे.

विजयराव (विजय वडेरीवार) मी तुमच्याविषयी बोलत नाही. तुम्ही समजदार आहात. ही पोरंदोर बोलली तर समजू शकतो. पण तुम्ही विरोधी पक्षनेते व मंत्री राहिला आहात. त्यामुळे तुम्ही खोटेनाटे बोलणे सोडले पाहिजे. अरे विकासाला चालना द्या. विकासविरोधी निर्णय घेणारे कोण आहेत. आम्ही सरकारमध्ये येण्यापूर्वी मुंबई व महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प बंद होते. आम्ही त्यांना चालना दिली, असे शिंदे म्हणाले.

कोविडमध्ये खिचडी चोरणारे, डेडबॉडी बॅग चोरणारे कुणावर आरोप करता? जिथे डॉक्टर व पेशंट नाहीत तेथूनही या लोकांनी पैसे काढले. रस्ते बनवणारा कंत्राटदार, कपड्याचा व्यापारी त्याला कोविड सेंटर दिले. कुणावर आरोप करता भ्रष्टाचाराचे? असेही ते यावेळी ठाकरे गटावर टीका करताना म्हणाले. दरम्यान, यावेळी सभागृहात विरोधी बाकावरील सदस्यांमध्ये मोठीच कुजबूज सुरू होती.

मंत्रालय, नाशिक, ठाणे

हनीट्रॅपचे केंद्र

पटोलेंनी दाखवला सभागृहात पेनझईव्ह

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १७ :

राज्यातील उच्चपरिस्थिती अधिकार्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या घटनेमुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.



काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गुरुवारी सलग दुसऱ्यांदा हा विषय हा विषय विधानसभेच्या पटलावर मांडला. तसेच या प्रकरणी सभागृहाच्या अध्यक्षांनी निर्देश दिल्यानंतरही सरकार स्पष्टीकरण देत नसल्याचा आरोप केला. दरम्यान, राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पटोले म्हणतात तसे काही घडलेच नसल्याचा दावा करत आपल्या तोंडावर बोट ठेवले आहे.

नाना पटोले गुरुवारी सभागृहात बोलताना म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी सरकारला निवेदन करण्याचे सांगितले. पण त्यांच्या सूचनेनंतरही सरकार त्यावर निवेदन करत नाही आणि उभे राहून उत्तरही देत नाही. या प्रकरणी महाराष्ट्राची बदनामी होत आहे. नसल्याचा आरोप केला. दरम्यान, राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पटोले म्हणतात तसे काही घडलेच नसल्याचा दावा करत आपल्या तोंडावर बोट ठेवले आहे.

नाना पटोले गुरुवारी सभागृहात बोलताना म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी सरकारला निवेदन करण्याचे सांगितले. पण त्यांच्या सूचनेनंतरही सरकार त्यावर निवेदन करत नाही आणि उभे राहून उत्तरही देत नाही. या प्रकरणी महाराष्ट्राची बदनामी होत आहे. नसल्याचा आरोप केला. दरम्यान, राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पटोले म्हणतात तसे काही घडलेच नसल्याचा दावा करत आपल्या तोंडावर बोट ठेवले आहे.

नाना पटोले गुरुवारी सभागृहात बोलताना म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी सरकारला निवेदन करण्याचे सांगितले. पण त्यांच्या सूचनेनंतरही सरकार त्यावर निवेदन करत नाही आणि उभे राहून उत्तरही देत नाही. या प्रकरणी महाराष्ट्राची बदनामी होत आहे. नसल्याचा आरोप केला. दरम्यान, राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पटोले म्हणतात तसे काही घडलेच नसल्याचा दावा करत आपल्या तोंडावर बोट ठेवले आहे.

आदित्य ठाकरेंची टोलेबाजी अन् सत्ताधाऱ्यांकडून निलंबनाची मागणी

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १७ :

विधानसभेत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे व भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली.

सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई

यांनी त्यांच्यावर सभेच्या बाकांकडे पाहून हातवारे व इशारे करण्याचा आरोप केला. अध्यक्षांच्या बाबतीत त्यांनी केलेले विधान हे अध्यक्षांचा अवमान आहे, असे ते म्हणाले.

शंभूराज देसाई सभागृहात म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नियम २९३ च्या चर्चेला उत्तर देत होते. हा रिप्लाय झाल्यानंतर काही सन्माननीय सदस्य विशेषतः उबाठाचे सदस्य भास्कर जाधव यांनी राईट टू रिप्लायचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर तुम्ही राईटली पॉइंटडली जे काही नियम आहेत आपले, त्याचा आधार घेऊन जे स्वतः चर्चेलासुरुवात करतात त्याला राईट ऑफ रिप्लाय आहे हे नमूद केले. त्यानंतर जे झाले ते सीसीटीव्ही पाहा.

अध्यक्षांनी सभागृहातील सीसीटीव्हीचे फुटेज काढावे. अध्यक्षांकडे पाहून जे हातवारे करून ते बोलले, ज्या त्वाषात ते बोलले ते पाहा. रेकॉर्डिंग असेल तर रेकॉर्डिंग काढा. आम्ही इथून एकले. तुम्ही रेटून कामकाज नेऊ शकत नाही. तुम्ही मनमानीने कारभार करू शकत नाही हे आम्ही एकले. अध्यक्षांच्या बाबतीत अशा पद्धतीचे अवमानकारक वक्तव्य करणे हा अध्यक्षांचा अवमान आहे.

हा प्रकार झाल्यानंतर ज्यांनी हा प्रस्ताव म्हणाले की, धाडस लागते बोलायला त्यावर आम्ही म्हणालो की, तुम्ही एकले

असते तर तुम्हाला राईट टू रिप्लाय होता, पण माझी दुसरी विनंती आहे. उबाठाचे दुसरे आदित्य ठाकरे यांचेही सीसीटीव्ही फुटेज आहे. त्यांनी जे हातवारे केले. समोरच्या बाकादर्यांकडे पाहून त्यांनी जे इशारे केले. ते सुद्धा विधानसभेच्या नियमात बसणारे

नाहीत. त्यामुळे माझी विनंती आहे की, आपण स्वतः दोन्ही सभासदांचे सभागृहातील व्हिडिओ फुटेज तपासा आणि ते जे बोलले ते पाहा.

भास्कर जाधव यांनी आपल्याकडे जे हातवारे केले, त्यावर त्यांनी आपली माफी मागितली पाहिजे. त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांना निलंबित करावे. तसेच आदित्य ठाकरे यांनीही समोरच्या बाकाकडे पाहून जे हातवारे व इशारे केले, जी दमदाटी करण्याचा प्रयत्न केले, जे अर्वाच्य शब्द वापरले. हे सगळे रेकॉर्डवर आपण तपासून पाहा व त्यांच्यावरही कारवाई करा ही सभागृहाची आपल्याला विनंती आहे.

त्यानंतर राहुल नावेंकर यांनी आपण पुढे जाऊ असे सांगत कामकाज पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी सत्ताधारी व विरोधकांत जोरदार शाब्दिक चकमक झाली. विधानसभेच्या अध्यक्षांचा अवमान हा सभागृहाचा अवमान असतो, असेही नावेंकर म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या चर्चेत हस्तक्षेप करताना म्हणाले, सत्ताधारी व विरोधक एका रथाची दोन चाके असतात. आम्ही विरोधकांना केव्हाही कमी लेखले नाही. भास्कर जाधव यांनी ज्या पद्धतीने हातवारे करून बोलत होते, ही पद्धत बरोबर होती का? हे मला सांगा. शेवटी अध्यक्षांचे महत्त्व आहे. या सभागृहाची एक प्रतिष्ठा आहे, असे शिंदे म्हणाले.

गद्दार, नमक हराम, एहसान फरामोश...

आमदार आदित्य ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलेच तोंडसूख दिले. त्यांनी त्यांना गद्दार, नमक हराम, एहसान फरामोश, निलंबित व्यक्ती अशा विविध उपमा देत आपल्या मनातील संताप व्यक्त केला. आतापर्यंतच्या एकाही मुख्यमंत्र्याने नगरविकास खाते दुसऱ्या मंत्रालया दिले नाही. पण यांना देण्यात आले. पण त्यांनी काय केले तर गद्दारी. यांना थोडीही लाज वाटत नाही. ज्या व्यक्तीने एवढे सगळे दिले, त्याच्यावरच आरोप करता. काही संस्कार आहेत की नाही? असे ते आपला रोष व्यक्त करताना म्हणाले. परवा सभागृहात चड्डी बनिनय गैंगच्या लोकांनी जे काही ओम भट स्वाहा केले ते सर्वानी पाहिले. म्हणूनच मी हातवारे केले. टाचण्या टोचण्याविषयी. हो केले मी हातवारे. माझ्यावर कारवाई करा. कारण, उपमुख्यमंत्र्यांएवढे नमक हराम, एहसान फरामोश व्यक्ती मी पाहिले नाहीत.



१०० टक्के कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करा

कोल वॉश नंतरचा चांगला कोळसा ‘रिजेक्ट’ म्हणून विकला जातोय - आ. किशोर जोरगेवार

जिल्हाधिकारी विनय गौडा : जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक

महासागर प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. १७ जुलै : जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्ह्यातील विविध विकासकामे प्रभावीपणे राबविली जातात. प्रत्येक विभागाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त निधीतून मंजूर सर्व का- मे १०० टक्के पूर्ण होतिल, या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.१७) दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठक ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुरांकित सिंग, मुख्य वनसंरक्षक रामानुजम, ताडोबा अंधारी

प्रकल्पाचे उपसंचालक आनंद रेड्डी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकाड, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू, तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी गौडा

मुढे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध शासकीय बांधकामे राबविण्यात येत असून ती कामे नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत. . कंत्राटदारांकडून कामात दिरंगाई अथवा दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास त्यांच्याकडून

दंड वसूल करावा. मागील वर्षी प्रशासकीय मान्यता प्राप्त कामांकरिता अद्याप वितरीत न झालेला निधी लक्षात घेऊन दायित्व निधी मागणीसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करावा. सर्व शासकीय कार्यालयामध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छ प्रसाधनगृहे,

महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे इत्यादी आवश्यक मूलभूत सुविधांकरिता सार्वजनिक बांधकाम विभागस प्रस्ताव सादर करावेत. गडकिल्ल्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास, गडकिल्ल्यांचे संरक्षण व पर्यटन विकासासाठी मास्टर प्लॅन तयार करून त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेतून कामे पूर्ण करावीत. आगामी काळात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव त्वरीत सादर करावेत, जेणेकरून विकास कामे निवडणुकीपूर्वी पूर्ण करता येतील. जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर होणारी प्रत्येक योजना ही लोकहिताची आहे. त्यामुळे तिची गुणवत्ता राखणे ही संबंधित विभागांची जबाबदारी आहे. याबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महासागर प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. १७ जुलै : महाजेनकांच्या वॉशरीजद्वारे ‘कोल वॉश’ प्रक्रियेनंतर तयार होणारा चांगल्या दर्जाचा कोळसा जाणीवपूर्वक ‘रिजेक्ट कोल’ म्हणून दर्शवून खुल्या बाजारात विकला जात असल्याचा गंभीर आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. हा मोठा भ्रष्टाचार असून याची चौकशी करण्याची मागणी यावेळी औचित्याच्या मुद्द्यावर बोलतांना त्यांनी अधिवेशनात केली आहे.

वेकोल, एमसीएल, एसईसीएल, एमईसीएल आणि एससीसीएल या कंपन्यांच्या खाणीमधून दरवर्षी

१३ कोटी ७८ लाख टनांपेक्षा अधिक कोळसा काढला जातो. महाजेनकोने यातील कोळशाची

एकूण २ कोटी ७५ लाख ७६ हजार टन कोळसा अशा पद्धतीने खासगी कंपन्यांना विकण्यात आल्याचे समोर आले असून, त्याचा बाजारभाव सरासरी ५ हजार रुपये प्रति टन आहे. त्यामुळे एकूण गैरव्यवहाराची रक्कम १३ हजार कोटी रुपयां- पेक्षा अधिक असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी बोलतांना म्हटले आहे.

या प्रकारामुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीला मोठा फटका बसत असून हा राबत्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा कोळसा घोटाळा असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात असा गैरव्यवहार ठावठिकाणासाठी कोल वॉशरीज थेट विद्युत प्रकल्पांच्या परिसरातच स्थापन कराय्यात, अशी मागणीही त्यांनी यावेळी बोलतांना केली आहे.

मीटर काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या नळधारकांवर मनपाची कारवाई

काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने सुदर्शन निमकरांना मिळाली नवी संजीवनी?



२८ टिल्लू पंप जप्त

महासागर प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. १७ जुलै : नळवरील मीटर काढुन पाण्याचा वा- पर करणाऱ्या व टिल्लू पंपद्वारे पाण्याचा गैरवापर करणाऱ्या २८ नळ जोडणीधारकांवर चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली असुन त्यांचे नळ कनेक्शन खंडीत करून दंड ठोठाविण्यात आला आहे. दंड न भरल्यास सदर नळजोडणी धारकांना काळ्या यादीत टाकल्या जाणार आहे.

चंद्रपूर मनपा पाणीपुरवठा विभागाने अभियंत्याच्या प्रत्यक्ष नियंत्रणात प्रत्येकी ७ कर्मचाऱ्यांच्या ३ टीम बनविल्या असुन या टीमद्वारे सलग ४ दिवस कारवाई करून सिस्टर कॉलनी परिसरातील ज्ञानेश्वर चि- मुरकर,विजय कांबळे,जमुनादास मुन,भाऊराव बेंदरे यांच्या घरून ४,तुकूम मातोश्री शाळा परिसरातील रविन्द्र हजारे,जमीर खान,तिवारी,झाडे,वांदरे यांच्या इथे ५,सिस्टर कॉलनीतील सो नगुःसारे, पाटील, दे गिदास उपरे,सिध्दीकी,विवंडे यांच्या घरून ५, समाधी वार्ड येथील वसंत झाडे, राजु हिरारे,राजेन्द्र टिपले,राजु वानखेडे येथील ६,उत्तम नगर येथीलचंदन

महासागर तालुका प्रतिनिधी
राजुरा, दि. १७ जुलै : नुकतेच संपन्न झालेल्या चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेत काँग्रेस पक्ष्याच्या सहकार्याने सुदर्शन नि- मकर यांचा विजय झाला. या विजयात सुभाष धोटे यांचा सिं- हाचा वाटा होता यात काही शंका नाही. त्यामुळे निमकर यांनी सुभाष धोटे यांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानले.

मात्र यावेळी निमकर हे जि- ल्हा सहकारी बँकेत संचालक पदावर विजय झाल्याने काँग्रेस च्या सहकार्याने सुदर्शन निमकर यांना नवी संजीवनी मिळाली अशी विधानसभा क्षेत्रात खमग चर्चा सुरु आहे. या पुर्वी सुद्धा निमकर हे

आमदार बनले. त्यानन्तर २००४ झालेल्या विधानसभा निवडणुकीत निमकर यांचा पराभव झाले. तेव्हा पासून निमकर हे कोणत्याही निवडणुकीत विजय झाले नाही.

आता निमकर हे राजकारणातून खातर जमा झाल्याचा कांगावा विरोध करीत होते. मात्र विरोधकांचा सहकार्याने निमकर या- चा बँकेत विजय झाल्याने पुन्हा एकदा संपूर्ण जिल्ह्यात निमकरांचे नाव चर्चेत आले.एका बँकेच्या संचालक पदी विजय झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात विजयाचे बॅनर झळकलेले दिसून


विठ्ठलाच्या गजराने दुमदुमली भिंसी नगरी

महासागर तालुका प्रतिनिधी
चिमूर, दि. १७ जुलै : तालुक्यातील विठ्ठल रूखमाबाई देवस्थान भिंसी येथे आषाढी एकादशी ला परिसरातील अनेक वारकरी भजन मंडळांचे उपस्थितीत मुख्य मार्गाने विठ्ठल रूखमाबाई च्या पालखी दीडी सोहळ्याच्या पसंगी विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली भिंसी नगरी.

आषाढी एकादशी ला गुरुदेव सेवा मंडळ व विठ्ठल रूखमाबाई देवस्थान भिंसी च्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत पहाटे सांमुहिक ध्यान साधना घेण्यात आली. त्यानंतर विठ्ठल रूखमाबाई च्या मुर्तीची महापुजा करण्यात आली आणि

चौक - भट्टी चौक - अहिल्याबाई होळकर चौक - आकर चौक - बाजार चौक - शनिवार पेठ - जुनी भिंसी - विठ्ठल रूखमाबाई देवस्थान येथे दिवसभर भजन - किर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

पालखी दीडी सोहळ्यात गुरुदेव भजन मंडळ भिंसी, गुरुदेव रूखमाबाई देवस्थान भिंसी मंडळ, मायमंजुळा भजन मंडळ, मायकल भजन मंडळ, दाणाजी भजन मंडळ, गजानन भजन मंडळ, गुरुदेव से- वा मंडळ , विठ्ठल रूखमाबाई देवस्थानचे सदस्यगण व परिस- रातील असंख्य नागरिक उपस्थित



कोल वॉश नंतरचा चांगला कोळसा ‘रिजेक्ट’ म्हणून विकला जातोय - आ. किशोर जोरगेवार

विधानसभेत मांडला मुद्दा, १३ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप



काँग्रेस चे अरविंद रेवतकर भाजपा च्या वाटेवर

महासागर तालुका प्रतिनिधी
चिमूर, दि. १७ जुलै : काँग्रेस चे जेष्ठ कार्यकर्ता तथा गाम पंचायत भिंसी चे माजी सरपंच अरविंद रेवतकर भाजपा च्या वाटेवर असल्याची चर्चा परिसरातील नागरिकात सुरु आहे.

अरविंद रेवतकर हे गाम पंचायत भिंसी चे सरपंच असतांना शहरातील अनेक विकास कामे केलेली होते. काँग्रेस चे खंदे समर्थक म्हणून त्यांची जनमानसात ओळख असतानांच त्यांनी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी पक्षात आपल्या असंख्य समर्थका- सह पवेश घेऊन परिसरातील समस्या घेऊन अनेक आंदोलने सुद्धा केलेली होती. मात्र

जाहिर नोटीस

अर्जदार:- अभय कबडु उरकुडे रा. गोवरी ता. राजुरा जि. चंद्रपूर

विरुध्द
गैरअर्जदार :- महाराष्ट्र शासन मार्फत, सचिव, जन्म मृत्यु उपजत नोंदणी कार्यालय ग्राम पंचायत, गोवरी ता. राजुरा जि. चंद्रपूर ज्याअर्थी कळविण्यात येते की अभय कबडु उरकुडे, रा. गोवरी ता. राजुरा जि. चंद्रपूर यांनी जन्माची नोंद जन्म मृत्यु नोंदणी अधिनियम १९६९ (३) अंतर्गत नोंद घेण्याबाबत विद्यमान न्यायालयात गैरअर्जदाराविरुध्द अर्ज केला आहे. अभय कबडु उरकुडे, रा. गोवरी ता. राजुरा जि. चंद्रपूर यांचा जन्म दिनांक २५.०२.१९८८ रोजी मौजा-गोवरी ता. राजुरा जि. चंद्रपूर येथे झाला आहे.

करीता अर्जदारांनी जन्माची नोंद घेण्याबाबतचा विद्यमान न्यायालयात अर्ज केला आहे. अर्जदारा व्यतिरिक्त कुणाचेही अर्जदाराच्या जन्माबाबत आक्षेप व्यवायाचा असल्यास ही नोटीस प्रसिध्द झालेल्या तारखेपासुन पंधरा दिवसाचे आंत विद्यमान न्यायालयात लेखी पुराव्यासह आक्षेप सादर करावा.

वरील कालावधीनंतर कोणाचीही तक्रार स्विकारीली जाणार नाह- ी आणि अर्जदारास जन्माची नोंद जन्म मृत्यु नोंदणी अधिनियम १९६९ (३) अंतर्गत नोंद घेण्याबाबत विद्यमान न्यायालयास कोणतीही बाधा नाही असे समजुन जन्माची नोंद घेण्याबाबतचा आदेश गैरअर्जदारास देण्यात येईल.

आज दिनांक १७/०७/२०२५ रोजी माझे सहनिर्निशी व कोर्टाच्या शिब्यानिर्निशी दिला आहे.

स्वा/-
उपविभागीय दंडाधिकारी
राजुरा

मध्य रेव्हे	
सूचक अधिसूचना	
रोजगार सूचना क्र. आरआरसी/सीआर/०१/२०२५ दिनांक ०१.०८.२०२५	
ऑनलाईन अर्जकरिता उघडण्याची तारीख व वेळ	०१.०८.२०२५ ला १०.०० वाजता
ऑनलाईन अर्जकरिता बंद होण्याची तारीख व वेळ	३१.०८.२०२५ ला १८.०० वाजता
मध्य रेव्हे वर्ष २०२५-२६ करिता विविध विषयशाखेमध्ये कीडा कोटा अंमलगत ग्रुप 'सी' ही २५ वदे आणि ३८ (पूर्वीची ग्रुप 'डी') पदे भरण्याकरिता भारताचे नागरिक असलेल्या पात्र क्रीडापटूंकडून ऑनलाईन अर्ज मागवित आहत.	
लेव्हल	पदांची संख्या
लेव्हल ५/४	०५
लेव्हल ३/२	१६
लेव्हल १	३८
कुल	५९
सविस्तर अधिसूचनेकरिता कृपया ०१.०८.२०२५ पासून उपलब्ध आरआरसी/सीआरसी वेबसाईट www.rrccr.com पहावी.	
अध्यक्ष आरआरसी/सीआर [260]	
असुरक्षित तथा अनाधिकृत रूप से रैल लाइन के पास कार्य करना दंडनीय अपराध है	

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अगेसर

तसेच सीमा भागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले.

प्र. के. अत्रे, कॉ. श्री. अ. डांगे, एसेम, शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर यांच्या संपर्कात आल्याने अण्णाभाऊंचे लेखन अधिक खुलत गेले. महात्मा ज्योतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीवीर लहुजी साठवे यांच्या प्रेरणेने त्यांना साहित्यात अधिष्ठान लाभले.

अण्णाभाऊंनी मराठी साहित्यात मानाचे स्थान मिळविले असले तरी, त्यांचा मूळपंड शाहिराचा आणि कविचा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, मार्क्सवाद भाकरीचा प्रश्न सोडवील, पण माणुस म्हणुन जगण्याचा प्रश्न शिल्क राहतोच. मला भाकरी पेक्षा इज्जत आणि स्वाभिमान प्यारा आहे, या विचारांने अण्णाभाऊ भारावून गेले.

हा स्वाभिमान त्यांनी निर्माण केलेल्या पात्रातून आपले अस्तित्व दाखवू लागला. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात दोन गोष्टींचा तितका केला. एक म्हणजे श्रीमंतांकडून होणारे गरीबांचे शोषण नि-अस्मृश्य बांधवांची होणारी धार्मिक, सामाजिक पिळवणुक या बाबींवर आपल्या लेखणीने सतत प्रहार केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आणि गेल्या ५० वर्षात झालेल्या साहित्य, संस्कृतीच्या जडण-घडणीत मराठी साहित्य आणि साहित्यिकांचे योगदान त्यात प्रामुख्याने अण्णाभाऊंचे लक्षणीय ठरले.

भाऊ साठेच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. डॉ.

बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अपंग केलेल्या फकिरा मध्ये, साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले. नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकाऱी द्वारे अटक आणि छळ दिला जातो आणि अखेरीस फकिराला फाशी देऊन ठार मारले जाते.

भाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. १९५८ मध्ये बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की, पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व



कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे.

यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरीत, साठेंचे कार्य मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते. त्यांनी म्हटले आहे की, ह्रदलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व हिंदू अत्याचारांपासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कारण दीर्घकालीन पारंपरिक ब्रह्मांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही.

अण्णाभाऊंच्या गोष्टीत अथवा लिखाणात विनोद नसतो, असं नाही; पण त्यांचा प्रकृतीधर्म आहे गंभीर लेखकाचा. ज्यांनी फार भोगलं आहे, सात पडद्यांतून नव्हे, तर समोरासमोर जीवनातल्या क्रूर सत्याचा ज्वाला दर्शन घडलं आहे. अशा पोटतिडकीने लिहणाऱ्या साहित्यिकाचा आत्मा त्यांना लाभला आहे. म्हणून साहजिकच त्यांच्या गोष्टी मोठ्या वैश्र्दय्यपूर्ण असतात. म्हणून तत्कालीन संघ बड्या कथाकारपेक्षा ते निराळे आहेत.

या लेखकाला प्रतिभेचे देणं जीवनात आग ओकणाऱ्या सर्व तऱ्हेच्या गोष्टींच्या अनुभव त्यांच्या गाठी आहे. त्यांच्या मनात एकप्रकाराचा पीळ आहे. ते अन्यायाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचे पूजक आहेत.

मुंबई, पुणे आणि मधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. त्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला.

त्यांनी त्यांच्या मुंबईची लावणी आणि मुंबईचा गिरणी कामगार या दोन गाण्यांतून मुंबईला दुर्ब्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण असे म्हटले आहे. त्यांच्या कार्याची मोजदाद करताच येत नाही, इतक्या भव्य प्रमाणात त्यांची कारकीर्द नजरेत भरते, तिला दुर्लक्षित करून चालणार नाही.

भाऊ साठे हे दलितांचे आणि विशेषतः मांग जातीचे प्रतीक बनले आहेत. शासन मान्यता असलेली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना १९८५ मध्ये मांग समाजातील लोकांसाठी करण्यात आली. तसेच मानव हक्क अभियानाच्या (एक मांग-आंबेडकरी संस्था) मार्फत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

अत्यंत महत्त्वाचे म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष- शिवसेना युती सारख्या राजकीय पक्षांनी मांगांकडून निवडणुकांमध्ये समर्थन मिळविण्यासाठी त्यांच्या प्रतिमेचा वापर केला आहे आणि आजही करीत असतात.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले. साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे, ज्याला १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघु कथांचा संग्रह १५ आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ गैरभारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील श्रमंती, ११ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली.

१ ऑगस्ट २००१ रोजी भारतीय पोस्टने ४ रु. च्या टपाल तिकिटावर साठेंचे चित्र ठेवले होते. साठेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने १ ऑगस्ट २०१९ रोजी हे टपाल तिकीट वितरित करण्यात आले. पुण्यातील सेनापती बापट चौकानजीक रस्त्याला अण्णाभाऊ साठे मार्ग म्हणुन घोषित करण्यात आले.

मुंबईच्या कुर्लामधील एका उड्डाणपुलासह अनेक इमारतींना त्यांचे नांव देण्यात आले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी, त्यांना आदराने व विनम्रपणे ब्रह्मोजली अपंग करणे, हा मराठी भाषिकांसाठी एक महत्त्वाचा दिवस असतो. त्यांच्या कायलां व विचारांना स्मरून त्यांना आदराने अभिवादन करणे, हा या दिवसाचा उद्देश आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५६ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

आज १८ जुलै साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी. मराठी मातीत जन्मलेलं एक अनमोल रत्न म्हणजे अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव शिधोजी साठे तर आईचे नाव वालुबाई. त्यांचे मूळ नाव तुकाराम असे होते. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची व हलाखीची त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. अण्णाभाऊ केवळ दीड दिवस शाळेत गेले बाकीचे सर्व शिक्षण मुंबईच्या झोपडपट्टीत झाले. मुंबईत सुरुवातीला त्यांनी मिळेल ती कामे केली नंतर त्यांना मुंबईतील गिरणीमध्ये झाडूवल्याची नोकरी मिळाली. तिथेच त्यांना कामगारांच्या कष्टमय, दु:खमय जीवनाचे दर्शन झाले. कामगारांचे, संप, मोर्चे पाहून त्यांनी त्यांचा लढाऊपणाही अनुभवला.

१९३६ साली कामगार नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते बनले. मुंबईत त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे ऐकली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी ते इतके प्रभावीत झाले की त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आपले गुरू मानले. वडीलांच्या निधनानंतर घरची जबाबदारी त्यांच्यावर पडल्यानंतर ते पुन्हा गावी आले. तिथे बापू साठे या त्यांच्या चुलतभावाच्या तमाशा फडात ते काम करू लागले.

१९४२ च्या आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांच्यावर पोलिसांनी पकड वारंट काढले. पोलिसांना चुकवत ते पुन्हा मुंबईला आले. मुंबईत आल्यावर लोकशाहीर म्हणून ते नावारुपास आले. १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने लाल बावटा या कलापथकाची त्यांनी स्थापना केली. पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतला.

त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, लोकनाट्ये यांचा समावेश असे. महाराष्ट्राची परंपरा, मुंबई कोणाची? ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्ये खूप गाजली. अकलेची गोष्ट, देशभक्त घोटाळे, बेकायदेशीर, पुढारी मिळाला यासारखी त्यांनी लिहिलेली अनेक वगनाट्ये लोकप्रिय झाली.

अण्णाभाऊंच्या साहित्यात

कथा कादंबरीची निर्मिती ठळकपणे नजरेत भरते. जिवंत काडतुसे, आबी, खुलंवाडी, बरबाद्या कंजारी, चिरागनगरची भुते, कृष्णाकाठच्या कथा हे त्यांनी लिहिलेले कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. अण्णाभाऊंनी ३५ कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा, फकिरा,

वारणेचा वाघ, माकडीचा माळ, रानगंगा, चिखलातील कमळ, वैजयंता या त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या खूप गाजल्या.

फकिरा या त्यांच्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. फकिरा ही आजही सर्वाधिक विकली जाणारी कादंबरी आहे. अनेक विद्यापीठात या कादंबरीचा अभ्यासक्रमात समावेश आहे. जो व्यक्ती अवेधे दीड दिवस शाळेत गेला त्या व्यक्तीची साहित्य संपदा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ठेवण्यात आली हा आधुनिक युगातील एक चमत्कार आहे. म्हणूनच अण्णाभाऊ हे आधुनिक युगातील साहित्यरत्न आहे.

त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले. उपेक्षित गुन्हेगार म्हणून लोकलिकित ठरवले गेलेले दलित आणि श्रमिक यांच्या समुद्धीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहत होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते.

जग बदल घालुनी घाव!

संमन गेले मज भीमराव!

हे त्यांचे गीत खूप गाजले. माझी मैना गावाकड राहिली... ही त्यांची लावणी तर अविस्मरणीय आहे. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तरलेली आहे असे ते नेहमी म्हणत. मानवी जीवनातील संघर्ष, नाट्य, दु:ख, दारिद्र त्यांच्या साहित्यातून प्रकट होते. जगातील सत्तावीस भाषांमध्ये अण्णाभाऊंच्या साहित्याचे भाषांतर झाले आहे.

१९५७ साली झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. महाराष्ट्रातील

विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध प्रसिद्ध केले गेले आहेत. पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ अण्णाभाऊ साठे अध्यासन सुरू करण्यात आले आहे. असा हा पदादलितांच्या जीवनावर वास्तव लिहिणारा साहित्यरत्न १८ जुलै १९६९ रोजी कालवया झाला. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

■ ■ ■

हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांची आज तेरावी पुण्यतिथी.

राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. राजेश खन्ना यांचे मूळ नाव जतीन खन्ना असे होते.

त्यांच्या आईचे नाव चंद्राणी खन्ना तर वडिलांचे नाव लाला हिराणी असे होते. त्यांचे वडील शाळेत मुख्याध्यापक होते. त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकांना मुलबाळ नव्हते म्हणून त्यांच्या आई वडिलांनी त्यांना त्या नातेवाईकांकडे दत्तक दिले.

त्यांच्या नवीन आईचे नाव लीलामती खन्ना तर वडिलांचे नाव चुनीलाल खन्ना असे होते. चुनीलाल खन्ना रेल्वे कंत्राटदार होते. ते मुंबईत राहत होते. राजेश खन्ना हे सेंट सबिटाईन गॉन हायस्कूल येथे शिकत असताना त्यांची रवी कपूर यांच्याशी ओळख झाली. रवी कपूर म्हणजेच हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र, राजेश खन्ना व जितेंद्र यांनी कॉलेज जीवनात अनेक नाटकात एकत्र काम केले. नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी राजेश खन्ना हे पुण्यात आले.

पुण्यात दोन वर्ष शिक्षण घेतल्यावर ते पुन्हा मुंबईला परतले. मुंबईत काही दिग्दर्शकांनी टॅलेंट हंट स्पर्धा आयोजित केली. राजेश खन्ना यांच्या काकांनी त्यांचे नाव या स्पर्धेकरिता नोंदवले. ते नोंदवताना त्यांनी त्यांचे नाव जतीन खन्ना ऐवजी राजेश खन्ना म्हणून नोंदवले. पुढे याच नावाने ते ओळखले जाऊ लागले.

या स्पर्धेत त्यांनी पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. त्यांच्या अभिनयाने त्याकाळातील दिग्गज दिग्दर्शक प्रभावित झाले. १९६६ साली चेतन आनंद यांनी त्यांना आखरी खत या चित्रपटात संधी दिलीण हाच त्यांचा पहिला चित्रपट. हा चित्रपट ऑस्करला गेला होता.

पहिल्याच चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने चित्रपट रसिक तसेच जाणकार प्रभावित झाले त्यामुळे त्यांना अनेक चित्रपट मिळाले. त्याकाळातील यशस्वी दिग्दर्शक असणारे शक्ती सामंत यांनी त्यांना आराधना या चित्रपटात नायकाची भूमिका दिली. या चित्रपटात शर्मिला टागोर या त्यांच्या

आनंद कभी मरते नहीं..



नायिका होत्या.

चित्रपट सुपरहिट झाला. या चित्रपटातील सर्व गाणी लोकप्रिय झाली. या चित्रपटा नंतरच राजेश खन्ना सुपरस्टार म्हणून ओळखले जाऊ लागले. राजेश खन्ना यांची अदाकारी, संवाद फेकीची लकव यावर तरुणाई फिदा झाली. विशेषतः कॉलेज मधील मुली त्यांच्यावर जीव ओवाळून टाकू लागल्या. त्यांचे चाहते त्यांच्या गाडीचे चुंबन घ्यायचे. मुली त्यांच्या गाडीची धूळ आपल्या भांगेत भरत. बऱ्याचश्या मुलींनी त्यांच्या फोटोशी लग्न केले होते.

त्यांना चाहत्यांचे जितके प्रेम लाभले तितके प्रेम कोणत्याच कलाकाराला लाभले नाही. राजेश खन्ना यांचे सलग १५ चित्रपट सुपरहिट झाले हा एक विक्रम

आहे. तो अजूनही कोणत्या अभिनेत्याला तोडता आला नाही. शर्मिला टागोर, मुमताज, अशा पारेख, तनुजा यांच्याशी त्यांची चांगली केमिस्ट्री जमली.

सत्तरच्या दशकात राजेश खन्ना सुपरस्टार पदावर आरूढ झाले होते. चालण्या बोलण्याची विशिष्ट ढब, मानेला खास झटका देत, हातवारे करत नाचण्याची अनेखी शैली, जबरदस्त संवाद फेक आणि ओठावर रुंजी घालतील अशी गाणी यामुळे राजेश खन्ना हे अफलातून रसान बनून गेले. त्याकाळात सर्वाधिक मागधन घेणारे राजेश खन्ना यांची प्रेम प्रकरणेही गाजली पण १९७३ साली त्यांनी आपल्या पेक्षा कितीतरी लहान वयाच्या डिंपल कपाडिया यांच्याशी विवाह केला. १९९२ साली काँग्रेसच्या वतीने त्यांनी दिल्ली मतदार संघातून लोकसभेची पोटनिवडणुक लढवली आणि ते खासदार म्हणून निवडून आले.

१८ जुलै २०१२ रोजी राजेश खन्ना यांनी चाहत्यांना अलविदा म्हणत जगाचा निरोप घेतला आणि बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार काळ्याच्या पडद्याआड गेला.

बाबूमोशाव..... बाबू मोशाव... जिंदगी और मौत उपरवाले के हात है जहाँपणा...जिसे ना तो आप बदल सकते है ना मैं..... हम सब तो रंगमंच की कटपुतलीया है, जिसकी डोर उपरवालेकी उंगलीओमे बंधी है.....कब कोण कैसे उटेगा कोई बता नहीं सकता..... आनंद कभी मरते नहीं वह हमेशा याद रहते है..... राजेश खन्ना यांना विनम्र अभिवादन!

या श्रावण महिन्यात उपवासानंतर या तीन प्रकारचे गोड चविष्ट पदार्थ बनवा. **मखाना मलाई खीर** : मखान्या पासून खीर बनवण्यासाठी एका पॅनमध्ये १ चमचा तूप गरम करा. त्यानंतर त्यात मखने टाकून मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे कुकुरीत होईपर्यंत तळ. मखाने थंड झाल्यावर ते बारीक करून घ्या, तुम्ही काही मखने अखंडे सोडू शकता. आता एका पॅनमध्ये दूध टाका, दूध उकळू लागले आणि ते थोडे घट्ट होईपर्यंत १० ते १५ मिनिटे

मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून निवृत्त झालेले उदयकुमार शिरूरकर यांनी खरंच एक वेगळ आदर्श घालून दिला आहे. २०१६ मध्ये घडलेली त्यांची ही अविश्वसनीय खरी गोष्ट 'आता थांबायचं नाय'! या प्रेरणादायी चित्रपटातून आता प्रेक्षकांसमोर आली आहे. हा केवळ एक चित्रपट नाही, तर स्वप्न पाहणाऱ्या आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने लढणाऱ्या माणसांची ही एक हृदयस्पर्शी गाथा आहे.

एका साहेबाने बदललं २३ शिपायांचं आयुष्य! उदयकुमार शिरूरकर यांनी इटउ मधील २३ अशा शिपायांना निवडलं, ज्यांचं शालेय शिक्षण अपूर्ण राहिलं होतं. त्यांनी या सर्वांना रात्रीच्या शाळेत पुन्हा प्रवेश घेण्यासाठी प्रेरित केलं. वय, कौटुंबिक जबाबदाऱ्या, वेळेची कमतरता झ अशा अनेक अडचणींवर मात करत, या २३ कर्मचाऱ्यांनी अफाट मेहनत घेतली आणि दहावीची परीक्षा दिली. याचं फलित काय? सगळेच्या सगळे उत्तीर्ण झाले! अनेकांनी तर उत्कृष्ट गुणांनी यश मिळवून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला. हीच खरी शिक्षणाची ताकद!

यंदा श्रावण हा २५ जुलै रोजी सुरू होणार आहे. आपल्यापैकी बहुतेकजणही श्रावणमासीत प्रत्येक सोमवार व शनिवार उपवास करतात. तर अनेकजण हे संपूर्ण श्रावण महिना उपवास करत असतात. या श्रावण महिन्यात उपवासानंतर या तीन प्रकारचे गोड चविष्ट पदार्थ बनवा. **मखाना मलाई खीर** : मखान्या पासून खीर बनवण्यासाठी एका पॅनमध्ये १ चमचा तूप गरम करा. त्यानंतर त्यात मखने टाकून मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे कुकुरीत होईपर्यंत तळ. मखाने थंड झाल्यावर ते बारीक करून घ्या, तुम्ही काही मखने अखंडे सोडू शकता. आता एका पॅनमध्ये दूध टाका, दूध उकळू लागले आणि ते थोडे घट्ट होईपर्यंत १० ते १५ मिनिटे

आता थांबायचं नाय!... शिक्षणाची खरी प्रेरणा!



अकोल्यातील रात्रीची शाळा फक्त निकालांपुरतीच का? अकोल्यातही रात्रीची शाळा आहे, ही समाधानाची बाब. पण दुर्दैवाने, ती फक्त निकालाच्या दिवशीच चर्चेत येते. वर्षभर ही शाळा, तिथे शिकणारे विद्यार्थी, त्यांचे कष्ट आणि संघर्ष, याकडे कुणाचंच लक्ष

नसतं.

ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. कारण शाळा ही केवळ एक इमारत नाही, तर ती असंख्य लोकांच्या जीवनात आशेचा नवा किरण आहे. आजही आपले अनेक मजूर बंधू-भगिनी, कष्टकरी महिला, हमाल, सफाई कर्मचारी असे

विविध स्तरातील नागरिक शिक्षणाची प्रचंड ओढ बाळगून आहेत. पण त्यांच्याकडे कोण लक्ष देणार? त्यांना योग्य संधी कोण मिळवून देणार? **केवळ चित्रपट नाही... एक सामाजिक क्रांती!** "आता थांबायचं नाय!" हा चित्रपट केवळ उदयकुमार शिरूरकर यांची कथा सांगत नाही, तर तो प्रत्येक अशा व्यक्तीसाठी आहे ज्याला वाटतं की, आता खूप उशीर झाला. हेच या चित्रपटाचं आणि या कथेचं खरं सार आहे.

शिक्षणासाठी कधीच उशीर होत नाही! कोणत्याही वयात, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही ज्ञानाची कास धरू शकता आणि आपलं आयुष्य उज्ज्वल करू शकता.

एक नवा सूर्योदय... **आपण सारंच उदयकुमार!** "आता थांबायचं नाय!" हा चित्रपट पाहिल्यानंतर आपण प्रत्येकांने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा... आपल्या शहरात उदयकुमार शिरूरकर यांच्यासारखं काम करणारी व्यक्ती कोण असते? आणि आपण त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासात कशी मदत करू शकतो?

■ ■ ■



श्रावण महिन्यात घरी बनवा हे तीन चविष्ट गोड पदार्थ शिजवा. त्यात भाजलेले आणि कुस्करलेले मखाना टाका. मंद आचेवर १० ते १२ मिनिटे शिजू द्या. काही लहान पॅनमध्ये एक चमचा तूप टाका आणि त्यात झायफूस भाजून घ्या. थंड झाल्यावर खीरमध्ये टाका. हवे असल्यास यात वेलची पावडर आणि केशर मिस्र करू शकता. आता त्यात तुमच्या चवीनुसार साखर टाकून ५ मिनिटे शिजू द्या. या दरम्यान खीर थोडी पातळ होऊ शकते, परंतु थंड झाल्यावर ती घट्ट होईल. **साबुदाणा खीर केशर** : साबुदाणा केशर खीर ही चविष्ट गोड डिश बनवण्यासाठी, सर्वप्रथम

साबुदाणा ५ ते ६ तास किंवा रात्रभर पाण्यात भिजवा. त्यानंतर २ चमचे गरम दूध घ्या आणि त्यात केशराचे धागे जोडून शिजू द्या. तुमच्या आवडीनुसार गरम किंवा थंड सर्व्ह करा. **शिगाड्याचा हलवा** : एका पॅनमध्ये तूप गरम करा. त्यात शिगाड्याचे पीठ टाका आणि ते मंद आचेवर सतत परततून घ्या. आता हळूहळू पाणी किंवा दूध टाका, मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्यात साखर मिस्र करा. हवे असल्यास, वेलची पावडर आणि झायफूट्स मिस्र करू शकता. हे मिश्रण जेव्हा होईल हलके तूप सोडू लागते आणि बाजूंनी वेगळे होऊ लागते तेव्हा गॅस बंद करा आणि सर्व्ह करा. ■ ■

अक्षीकथन
प्रा. अशोक सारडा मेहवर
(९४२१३९४३९१)
अतिवृष्टी
महागडे बियाणे भौ शेतात पेरले मुसळधार पावसाने सारे वाहून गेले...
विचारांचे ढग मनात वाटले भविष्याच्या धितेने हृदय फाटले...
दुबार पेरणीची पडलीय चिंता मदतीला कोण येईल का आता?

शुक्रवार, दि. १८ जुलै २०२५

चंद्रपूर महाराष्ट्र

पान ६

‘राष्ट्रासाठी मध्यस्थी’ द्वारे प्रलंबित प्रकरणात झटपट निकाल

चंद्रपूर, दि. १७ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय आणि मुख्य मध्यस्थी केंद्र, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष एस एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर न्यायालय व जिल्ह्यांतर्गत सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी ‘राष्ट्रासाठी मध्यस्थी’ ही १० दिवसांची विशेष मोहीम १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ रोजी पर्यंत राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेचा उद्देश हा न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित असलेल्या प्रकरणाचे परस्पर सहमतीने जलद निवारण करणे, पक्षकारांचा वेळ, खर्च व श्रम वाचवणे आणि न्यायव्यवस्थेवरील भार कमी करणे, तसेच पक्षका- रानां नातेसंबंधात कटुता निर्माण न करता जिझाळ्याचे संबंध निर्माण करणे, हा आहे.

ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीमुळे महतारदेवी ग्रामातील विकासकामे ठप्प

धुधूस, दि. १७ जुलै : धुधूस शहरालगत असलेल्या महतारदेवी गावात ग्रामसेवक गेल्या काही महिन्यांपासून गंभीर आजारामुळे अनुपस्थित असल्याने ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. यामुळे गावातील विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे.सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे गावातील रस्ते व नाल्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. अनेक ठिकाणी नाले वाहून गेले आहेत, तर काही रस्त्यांवर मोटमोटे खड्डे पडले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि गावकरी यांना दैनंदिन प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.ग्रामसेवक गैरहजर असल्यामुळे गावाच्या विकासासाठी आवश्यक निर्णय, शासकीय योजनांची अंमलबजावणी व इतर प्रशासनिक कामे खोळंबली आहेत. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

केपीसीएल व अरोबिंदो कंपनी विरोधात धरणे आंदोलनास राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची आंदोलनस्थळी प्रत्यक्ष सुनावणी

“राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा आदर्श प्रयत्न”

महासागर प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. १७ जुलै : दि. १६ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनात अरबिंदो इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. टाकळी-जेना-बेलोरा, कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन प्रा.लि. बरांज (मो.) कोळसा खाण, पी.एम. गतिशक्ती अंतर्गत रेल्वे लाईनचे वेकोलि संबंधित प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न व मागण्या या संबंधी धरणे आयोजित केले होते.

या धरणे कार्यक्रमास अधिकांश इतर मागासवर्गीय शेतकऱ्यांची संख्या असल्यामुळे त्यांनी आपल्या मागण्यांची तक्रार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे केल्यामुळे आयोगाचे



राष्ट्रीय अध्यक्ष मा. हंसराजजी अहीर यांनी गंभीरपणे दखल घेवून धरणे स्थळाला प्रत्यक्ष भेट देवून अनेक प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून समस्यांची सुनावणी व नोंदी घेतल्या. शेतकरी व प्रकल्पग्रस्तांवर होत असलेले अन्याय, राज्य सरकारच्या निती धोरणाला डावलून जिल्हा

कंपनीच्या बाजूने काम करीत असल्याचा आक्षेप प्रकल्पग्रस्तांनी केला. त्यांच्या तक्रारी नोंदवून झालेल्या अन्यायाची नोंद घेवून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने मागासवर्गीयांना राज्य सरकारकडून नोकरी, वेतन, जमिनीचा मोबदला, गावाचे पुनर्वसन व त्यातील तफावती या सर्वांवर आयोगाकडून न्याय मिळेल ही भावना व्यक्त केली. आयोगाने सर्व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेवून त्यांची व्हिडीओ रेकॉर्डिंग घेतली. प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून लिखित स्वरूपात त्याची नोंद घेतली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती तालुक्यातील प्रकल्पग्रस्त असलेल्या धरणे मंडपात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराजजी अहीर यांनी आंदोलन स्थळी जावून सुनावणी घेवून एक

नविन स्तुत्य उपक्रम केला.

यावेळी वरोराचे आमदार श्री. करण देवतळे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे समक्ष उपस्थित केल्या. यावेळी खुशालजी बोंडे, विजयजी राऊत, अनिलजी फुलझेले, डॉ. अशोकजी जिवतोडे, महानगर अध्यक्ष भाजपा सुभाषजी कासनगोड्वार, युवा नेते रघुवीर अहीर, विनोदजी शेरकी, नामदेव डाहुले, स्वप्निल डुकरे यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून प्रकल्पग्रस्तांच्या या आंदोलनाला समर्थन दिले.

नागपूरच्याच महसूलमंत्र्यांच्या नागपूर विभागात पदोन्नतीला विलंब का?

खासदार प्रतिभाताई धानोरकरांचा संतप्त सवाल!

महासागर प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. १७ जुलै : नागपूरचे असलेले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच नायब

प्रक्रिया रखडल्याने खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.



नागपूर महसूल विभागात अंदाजे ४५ नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. यामुळे अनेक ठिकाणी एका नायब तहसीलदाराकडे दोन ते तीन सर्कलचा अतिरिक्त कार्यभार आहे. परिणामी, जनतेची कामे वेळेवर मार्गी लागत नाहीत आणि शासनाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यास विलंब होत आहे.

खासदार प्रतिभाताई धानोरकर

फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या नागभीड पोलिसांनी मुद्देमालासह आरोपींना अटक.

महासागर प्रतिनिधी
नागभीड, दि. १७ जुलै : नागभीड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ब्रम्हपुरी विभागातील मीडाला ते किटाली मेंडा येथील फिडर सेपरेशन इलेक्ट्रिक पोल उभे व तार लावण्याचे काम मे प्रकाश इंटर प्रयजेस चे मालक अजय कुमार मिश्रा जिल्हा रेवा मध्यप्रदेश यांना २६.१२२४४ रोजी वर्क ऑर्डर ीज /१४५८/०२६ देण्यात आली होती मीडाला ते कीटाळी मेंडा फीडरचे काम करण्याकरिता गडचिरोली येथील बिल्ड कॉन



कंपनीतून १९० लोखंडी इलेक्ट्रिक पोल उपलब्ध करून देण्यात आले परंतु प्रकाश इंटर प्रयजेस मालक अजयकुमार यांनी दिलेले काम पूर्ण करून देणे अपेक्षित होते मात्र ते न करता त्यांनी १५/३/२०२५ रोजी

व,२०/४/२०२५ रोजी चार वाजता १२७ नग ९मीटर लांबीचे प्रत्येकी किंमत १०२२१/प्रमाणे बाग्रा, लाख किमतीचे पोल परस्पर विल्हेवाट लाऊन अशोक बिल्डकॉन कंपनी गडचिरोली चे खाजगी कंपनीचे नोकर विक्रमसिंग यांनी नागभीड पोलिस स्टेशन येथे अप क्र २१५/२०२५ अन्वये कलम ३१६(२),३१८(५) भारतीय न्याय संहिता गुन्हा नोंद करण्यात

आला. योग्य तपास करून प्रकाश इंटर प्रयजेस चे मालक अजयकुमार, ट्रेलर चालक धनराज सूर्यवंशी नागपूर, गेंदलाल शाहू छत्तीसगड, व पांढऱ्या रंगाची कार आणि मुद्देमालासह अटक करण्यात आली यात २१६५१९४/ किंमत आहे. सदर तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मुंमका, उपपोलीस अधिकारी ठोसरे, पोलिस निरीक्षक रमाकांत कोकोटे, सहा पोलिस निरीक्षक दिलीप पोटभरे व त्यांचे पथकाने योग्य रीतीने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.

डॉ. हेडगेवार जन्म शताब्दी सेवा समितीला मिळाली सुसज्ज रूग्णवाहिका, हंसराज अहीर यांचे अथक प्रयत्न

माहासागर प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. १७ जुलै : ‘नर सेवा, नारायण सेवा’ या ब्रीदवाक्य मानणाऱ्या व आरोग्य, शिक्षण व स्वावलंबन या आयामावर चालणाऱ्या डॉ. हेडगेवार जन्म शताब्दी सेवा समिती, चंद्रपूर (पूर्व विदर्भ) या संस्थेच्या परिसरात आज दि. १६ जुलै २०२५ रोजी रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. सदर रूग्णवाहिका ही मौदा महाऔष्णिक विद्युत केंद्र यांच्या मार्फत हंसराज अहीर यांच्या प्रयत्नाने प्राप्त झाली आहे.

या प्रसंगी मंचावर रा. स्व. स. चंद्रपूरचे जिल्हा संघचालक श्री. तुषारजी देवपुजारी, रा.स्व.स. चंद्रपूरचे नगर संघचालक अॅड. रविंद्रजी भागवत, समितीचे मार्गदर्शक श्री. वसंतराव थोटे व हेडगेवार जन्म शताब्दी सेवा समिती चंद्रपूरचे सचिव अॅड. आशिष धर्मपुरीवार उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी देवपुजारी म्हणाले की,



रूग्णसेवा हिच ईश्वरीय सेवा कार्य आहे ते सेवा समिती सन १९८९ पासून निस्वार्थ भावनेने करीत आहे व त्यांचे कार्य असेच पुढे चालत राहिल अशा शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रम प्रसंगी अॅड. भागवत म्हणाले की, सुरुवातीला एका रूग्णवाहिकेपासून सुरुवात करून आज ३ रूग्णवाहिका व १ चर्लचिकित्सालयाद्वारे निस्वार्थ सेवा समिती द्वारे दिल्या पूर्व विदर्भात देण्यात जात आहे. या कार्यक्रम प्रसंगी वसंतराव थोटे म्हणाले की, समितीने समितीचे पहिले अध्यक्ष स्व. अॅड. मधुकरराव भागवत यांनी सुरुवातीला एका

रूग्णवाहिकेपासून सुरुवात केली. पहिली रूग्णवाहिका द्वारे चर्लचिकित्सालय एटापल्ली तालुक्यातील २५ गावांमध्ये सुरुवातीला १० वर्ष सलग व आता मागील २३ वर्षांपासून समितीद्वारे निस्वार्थ भावनेने रूग्णसेवा दिल्या जात आहे असे सांगितले.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रस्ताविकेत अॅड.श्री. आशिष धर्मपुरीवार यांनी समितीच्या विविध सेवा प्रकल्पांची सविस्तर माहिती प्रस्ताविकेतून दिली. त्यात त्यांनी प्रामुख्याने सांगितले की, रूग्ण उपयोगी साहित्य केंद्र चंद्रपूर, राजुरा, गडचिरोली, चामोशी, ब्रम्हपुरी, गडचिरोली, गोंदिया, मुल येथे सुरू आहे. तसेच सेवा समिती तर्फे २ अ‍ॅम्बुलन्स सेवा, संस्कार वर्ग, छात्रावास, वाचनालय, साप्ताहिक शिबोर, १ चर्ल चिकित्सालय, पॅथालॉजी, आरोग्य रक्षक व साप्ताहिक दवाखाना इत्यादी प्रकल्प नियमित सुरू आहे असे सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत ते सेवा समितीला सुरुवातीपासून मदत करीत आहेत.

महासागर प्रतिनिधी

भद्रावती, दि. १७ जुलै : दि. १६ जुलै ला बरांज (मो) येथे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची समस्यापासून दूर करण्याकरिता स्वच्छ आणि शुद्ध पाण्याची सोय व्हावी याकरिता बरांज कोल माईन्स तर्फे ट्यूबवेलचा लोकार्पण सोहळयाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.

भद्रावती शहराजवळील बरांज कोल माईन्स लगत प्रकल्पग्रस्त गावात कंपनी तर्फे गावकऱ्यांना गावात पिण्याच्या पाण्याची समस्या पासून दूर करण्याकरिता कंपनीच्या वेलफेयर फंडातून केपीसीएल च्या अधिपत्याखाली एक

महासागर प्रतिनिधी

भद्रावती, दि. १७ जुलै : दि. १६ जुलै ला बरांज (मो) येथे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची समस्यापासून दूर करण्याकरिता स्वच्छ आणि शुद्ध पाण्याची सोय व्हावी याकरिता बरांज कोल माईन्स तर्फे ट्यूबवेलचा लोकार्पण सोहळयाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.

भद्रावती शहराजवळील बरांज कोल माईन्स लगत प्रकल्पग्रस्त गावात कंपनी तर्फे गावकऱ्यांना गावात पिण्याच्या पाण्याची समस्या पासून दूर करण्याकरिता कंपनीच्या वेलफेयर फंडातून केपीसीएल च्या अधिपत्याखाली एक

महासागर प्रतिनिधी

भद्रावती, दि. १७ जुलै : दि. १६ जुलै ला बरांज (मो) येथे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची समस्यापासून दूर करण्याकरिता स्वच्छ आणि शुद्ध पाण्याची सोय व्हावी याकरिता बरांज कोल माईन्स तर्फे ट्यूबवेलचा लोकार्पण सोहळयाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.

भद्रावती शहराजवळील बरांज कोल माईन्स लगत प्रकल्पग्रस्त गावात कंपनी तर्फे गावकऱ्यांना गावात पिण्याच्या पाण्याची समस्या पासून दूर करण्याकरिता कंपनीच्या वेलफेयर फंडातून केपीसीएल च्या अधिपत्याखाली एक

लॉयड्स मेटल्स,चमन लिमिटेड कंपनीच्या क्रिकेट अंतिम सामन्यात लॉयड्सनी मारली बाजी

महासागर प्रतिनिधी
धुधूस, दि. १७ जुलै : लॉयड्स मेटल्स अ‍ॅन्ड एनर्जी लिमिटेड ने चमन लिमिटेड कंपनी अंतीम सामन्यात राहले असल्याने लॉयड्स मेटल्स कामगार कर्मचारी उत्साहाताच्या खुशीच्या वातावरणात राहिला गेले.

आवळपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे मैदानी क्रिकेट एक महिन्यापासून सुरु होता. ज्यामध्ये १० संघांनी भाग घेतला होता. दि.१६ जुलै बुधवार रोजी क्रिकेट अंतिम फेरीत लॉयड्स मेटल्स व चमन लिमिटेड उद्योग मध्ये चांगलाच सामना झाला होता,लॉयड्स मेटल्स लिमिटेड कंपनीचे क्रिकेट कर्णधार विक्रम



सिंह बगेल यांनी २० धावांनी जिंकले. लॉयड्स मेटल्सचे अष्टपैलू विश्वजीत सिंग क्रिकेट मॅन ऑफ द मॅच मिळाला. याप्रसंगी मधुर गुप्ता, वाय.जी.एस. प्रसाद,प्रशांत पुरी, पवन मेश्राम,मुकेश भेलावे यांनी संघ जिंकला पाहिजे याबद्दल जोरदार मार्गदर्शन

करण्यात आले.तसेच प्रोत्साहन मिळाले. यावेळी जोरदार कर्णधार विक्रम सिंह बगेल,प्रतीक चहारे, विश्वजीत सिंग,वैभव बरडे,रोहीत मते, वि-पीन खनके,रमीज शेख, राकेश पोरस, अंजेश खवसे,रंजन महोबीया, इरफान शेख, जलाल शेख, राजेश रेड्डी, प्रतीक रॉय, सुरज बतकी, तेजस सोनटक्के यांनी क्रिकेट मॅन ऑफ द मॅच ,पारितोषिक मिळविले आणि लॉयड्स मेटल्स अ‍ॅन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीचे क्रिकेट मध्ये नाव रोशन करण्यात आले.

महासागर प्रतिनिधी
नेरी, दि. १७ जुलै : चिमूर तालुक्यातील मौजा सातारा येथे वन विभागांतर्गत ऑनलाईन ई-सेवा केंद्राचे उद्घाटन वन विभाग अधिकारी,सातारा येथील सरपंच आणि गावातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी राऊत मंडम वनपरिक्षेत्र अधिकारी,बोपचे वनरक्षक,सातारा ग्रामपंचायतचे सरपंच गजानन गुळवडे,रतिराम कोडापे,भाग्यवान ढोणे,दिनेश कोडापे,सुरज ढोणे,महेश नन्नावरे,निखिता बारेकर,वैष्णवी शेडामे यांची उपस्थिती होती.

वनई-सेवाकेंद्राद्वारे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वन

सातारा येथे वन विभाग अंतर्गत ऑनलाईन सेवा केंद्राचे उद्घाटन

विभागाकडून ऑनलाईन पुरवण्यात येणाऱ्या सेवा,ई-पास,पशुधन नुकसानी,शेतपीक नुकसानी,वन्यप्राणी हल्ला नुकसानी,मालकी केसेस खसरा प्रकरणे,आदिवासी अर्जदाराकरीता बिगर नागरिक क्षेत्रांमध्ये झाडे तोडण्याकरीता परवानगी,वन्यजीव क्षेत्रात पर्यटन हंगामात फोटोग्राफीसाठी परवानगी,वनेतर जमिनी बाबतचा दाखला,वनहद्दीपासून अंतराचा दाखला मिळविण्याकरीता अर्ज आणि इतरही ऑनलाईन सेवा या ई-सेवा केंद्रात उपलब्ध आहेत. याचबरोबर इतर सेवा संदर्भात ऑनलाईन अर्ज वन ई-सेवा केंद्र वरून सादर करण्यात येणार आहेत.

सजग यंत्रणेमुळे बालविवाह रोखण्यात यश

२०२५ रोजी त्वरित पावले उचलण्यात आली. जिल्हा महिला भस्मे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर व जिल्हा चाईल्ड लाईन प्रकल्प समन्वयक अभिषेक मोहूर्ले यांच्या मार्गदर्शनात केस वर्कर अंकुश उराडे व किरण बोहरा यांनी संबंधित बालिकेच्या घरी भेट दिली. त्यांनी जन्मदाखला व आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली असता मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून अशा घटनांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी सजग राहून अशा घटना निवर्तनास आल्यास ताकाळ चाईल्ड हेल्प लाईन १०९८ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी केले आहे..

मुलांचे डोळे इतर अवयवांप्रमाणेच कोमल असतात. खूप काम केल्याने इतर अवयव थकतात त्याचप्रमाणे डोळ्यांनाही क्षमतेपेक्षा जास्त काम करावं लागलं तर थकतात. मुलं बराच काळ टीव्ही पाहतात त्यावेळी त्यांच्या डोळ्यांच्या मांसपेशींवर प्रतिकूल परिणाम होतो. अनेकदा टीव्ही पाहतांना अंधार केला जातो. टीव्ही पाहिल्यावर डोळे सामान्य प्रकाशात येतात त्यावेळी तो प्रकाश झेलता येत नाही. त्यावेळी डोळ्यांच्या पापण्यांची उघडझपा व्हायला लागते. मुलं अगदी जवळून टीव्ही पाहतात त्यावेळी डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. असं होऊ नये यासाठी स्क्रीनपासून शक्य तितक्या लांबून टीव्ही पाहता येईल अशा ठिकाणी बैठक असावी. आजकाल घरांमध्ये छोट्या आकाराच्या खोल्या असतात. त्यामुळे टीव्हीही छोटे आकाराचा असावा. अनेकदा असं पहायला मिळतं की एखाद्या ठिकाणी एकाचवेळी अनेकजण बसून टीव्ही पाहत असतील तर मुलांना पुढे फरशीवर बसवून टीव्ही पहायला सांगितलं जातं. त्यामुळे त्यांना टीव्ही पहायला त्रास होतो. त्याचा परिणाम

टी.व्ही. पाहताना

शेट मुलांच्या डोळ्यांवर होतो. खरंतर टीव्ही पाहताना प्रेक्षक आणि टीव्ही समान पातळीवर असायला हवेत. असं असेल तर डोळ्यांवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त दबाव येत नाही. टीव्ही पाहताना खोलीत अंधार करणं डोळ्यांना हानीकारक आहे. याचं कारण टीव्हीचा प्रकाश आणि वातावरणातील अंधार यामुळे जो विपरित प्रभाव निर्माण होतो त्यामुळे डोळ्यांवर अतिरिक्त दबाव येतो. त्यामुळे टीव्हीच्या प्रकाशशिवायही खोलीत आणखी प्रकाश असेल याची काळजी घ्यावी. हा प्रकाश टीव्हीच्या स्क्रीनवर दिसता कामा नये किंवा तो प्रेक्षकांच्या डोळ्यांवरही येता कामा नये. टीव्ही पाहिल्याने त्रास जाणवत असेल तर काही गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी. टीव्हीमध्ये कमी प्रकाश, फोकस, दिसण्यात, वाचण्यात अस्पष्टता,

स्क्रीनवर पिव्चर हलणं अशा प्रकारची तक्रार असेल तर एखाद्या चांगल्या मेकॅनिककडून टीव्ही दुरुस्त करून घ्यावा. या दोषांचं त्वरीत निराकरण केलं नाही तर डोळ्यांना त्याचा सतत त्रास होत राहील. अशा त्रासामुळे डोळ्याची दृष्टीक्षमता कमी होण्याची शक्यताही असते. म्हणजे यामुळे आपल्याला अंधुक दिसायला लागतं. टीव्हीसेटम ध्ये काही दोष नसतानाही टीव्ही पाहण्यास त्रास होत असेल तर त्वरीत एखाद्या नेत्ररोगतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे डोळे फारच नाजूक असतात. त्यामुळे त्यांना शक्य तेवढ्या लांब बसून टीव्ही पाहण्याची सवय लावावी. मुलांना जास्त वेळ टीव्ही पाहू देऊ नये. खेळाकडे लक्ष वेधून टीव्हीची क्रेझ कमी करावी. मुलांसाठी असतात तेवढ्याच कार्यक्रमापुरताच त्यांचा टीव्ही पाहण्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करावा.

मुलांचे डोळे इतर अवयवांप्रमाणेच कोमल असतात. खूप काम केल्याने इतर अवयव थकतात त्याचप्रमाणे डोळ्यांनाही क्षमतेपेक्षा जास्त काम करावं लागलं तर थकतात. मुलं बराच काळ टीव्ही पाहतात त्यावेळी त्यांच्या डोळ्यांच्या मांसपेशींवर प्रतिकूल परिणाम होतो. अनेकदा टीव्ही पाहतांना अंधार केला जातो. टीव्ही पाहिल्यावर डोळे सामान्य प्रकाशात येतात त्यावेळी तो प्रकाश झेलता येत नाही. त्यावेळी डोळ्यांच्या पापण्यांची उघडझपा व्हायला लागते. मुलं अगदी जवळून टीव्ही पाहतात त्यावेळी डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. असं होऊ नये यासाठी स्क्रीनपासून शक्य तितक्या लांबून टीव्ही पाहता येईल अशा ठिकाणी बैठक असावी. आजकाल घरांमध्ये छोट्या आकाराच्या खोल्या असतात. त्यामुळे टीव्हीही छोटे आकाराचा असावा. अनेकदा असं पहायला मिळतं की एखाद्या ठिकाणी एकाचवेळी अनेकजण बसून टीव्ही पाहत असतील तर मुलांना पुढे फरशीवर बसवून टीव्ही पहायला सांगितलं जातं. त्यामुळे त्यांना टीव्ही पहायला त्रास होतो. त्याचा परिणाम

पाळी का चुकते ?

मासिक पाळी चुकण्यामागे प्रत्येक वेळी गर्भधारणा हेच कारण असतं असं नाही तर सध्या जीवनशैलीतले बदलही याला कारणीभूत ठरू लागले आ-हेत. आपली एखादी चुकीची सवय मासिक पाळीवर परिणाम करू शकते. पाळी चुकण्याच्या विविध कारणांचा हा आढावा...

- * धकाधकीच्या जीवनामुळे महिलांवरचा ताण प्रचंड वाढला आहे. शरीरात ताणाचे हार्मोन्स वाढले की त्याचा परिणाम इतर हार्मोन्सवर होतो. स्ट्रेस हार्मोन्स मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम करू शकतात.
- * गर्भनिरोधक गोळ्यांमुळे शरीरात बरेच बदल होतात. या गोळ्यांच्या प्रभावाशी जुळवून घ्यायला शरीराला थोडा वेळ लागतो. अशा

पांतीची नोकरीत बदली झाली किंवा परदेशात जाण्याची संधी मिळाली तर कुटुंबासाठी महिलांना नोकरी सोडावी लागते. नाईलाजातून अनेकींना करिअरचा त्याग करावा लागतो. मात्र या कारणांमुळे काम थांबवण्याची काहीच गरज नाही. इंटरनेटमुळे आज अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. कंपन्याही कर्मचाऱ्यांना आपल्या वेळेनुसार किंवा सोयीनुसार काम करण्याची मुभा देतात. विविध कंपन्या देशाविदेशात शाखा उघडतात. त्यामुळे आपलं करीअर संपलं असा समज करून घेण्याची आवश्यकता नाही. पतीच्या बदलीनंतरही आपलं करीअर सुरू ठेवण्यासाठी काय करायला हवं याविषयी...

* बदलीच्या ठिकाणाबद्दल शक्य तितकी महिती काढा. परदेशात

मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोज-गारी आहे. ही समस्या सोडवण्याच्या कामी आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने शुभ्रादेवी यांनी मैरा फूड्स ही कंपनी सुरू केली. पॅकेज्ड फूड क्षेत्रातल्या या कंपनीची उत्पादनं आता मणिपूरमधल्या प्रत्येक घरात पोहोचली आहेत. २००४ मध्ये त्यांनी या कंपनीचा पाय रचला. पहिल्याच वर्षी या कंपनीची उलाढाल फक्त ३० हजार रुपये होती. २००५-०६ मध्ये हा आकडा एक लाख रुपयांवर पोहोचला. त्यानंतर त्यांच्या उत्पन्नात वाढ होत गेली. २०१२-१३ या वर्षात कंपनीची उलाढाल ७५ लाख रुपयांवर पोहोचली. आजघडीला कंपनीला एक कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळतं.

शुभ्रादेवी यांनी राजस्थानातल्या वनस्थली विद्यापीठातून फूड अँड न्यूट्रिशन या विषयात मास्टर्स पदवी मिळवली. गांधी विचारांचा पगडा असणाऱ्या शुभ्रादेवी यांना समाजासाठी काहीतरी करायचं होतं.

मानिनी राज्यातली बेर-जोगारीची समस्या त्यांना दिसत होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी एका डेव्हलपमेंट इन्स्टीट्यूटमध्ये प्रशिक्षण समन्वयक म्हणून काम केलं. पण नोकरीच त्यांचं मन रमत नव्हतं. त्यांना उद्योग करायचा होता. त्या माध्यमातून लोकांना नोकरी उपलब्ध करून द्यायची होती. अन्नप्रक्रिया उद्योगाशी संबंधित

काळामधली जीवनसत्वं आणि इतर पोषक घटकांमुळे त्वचा नितळ आणि मुलायम बनते. म्हणूनच त्वचेचा तजेला जपण्यासाठी फळ खाण्याचा सल्ला दिला जातो. फळ खाल्ल्यामुळे आरोग्य उत्तम रहातं. त्याप्रमाणे फळांपासून तयार केलेल्या बॉडीलोशनमुळे त्वचा तजेलदार दिसते. फळांचं हे बॉडी लोशन तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. ते बनवण्याची कृती जाणून घेऊ.

फ्रूट बॉडीलोशन बनवण्यासाठी अर्धा कप मॅंगो बटर, अर्धा कप खोबरेल तेल, प्रत्येकी एक चमचा पपई, डाळिंब आणि पॅशन फ्रूटच्या बियांचं तेल, इसेन्शियल ऑईलचे दहा थेंबे, ५ थेंबे व्हाय लॅंग व्हाय लॅंग इसेन्शियल ऑईल हे साहित्य घ्या. सर्वात आधी कढईत मॅंगो बटर वितळवून घ्या. यात खोबरेल तेल घालून मंद आचेवर ठेवा. गॅस बंद करा. मिश्रण गार झाल्यावर दहा मिनिट फ्रीजमध्ये ठेवा. हे मिश्रण थोडं घट्ट होईल. या मिश्रणात फळांच्या बियांची तेलं आणि इसेन्शियल ऑईल घाला.

हे सर्व घटक एकत्र करून घट्ट मिश्रण तयार करा. हे मिश्रण म्हणजे तुमचं फ्रूट बॉडी लोशन. यानंतर एका डबीत हे मिश्रण भरून ठेवा. याच्या नियमित वापरामुळे त्वचा छान नितळ आणि मुलायम होईल. घरी तयार केलेल्या या लोशनमध्ये केमिकल्स नसतील. त्यामुळे त्याचा वापर अगदी बिनधास्त करता येईल. विकतच्या बॉडी लोशनपेक्षा हे स्वस्तही पडेल.

गोळ्या घेणाऱ्या महिलांच्या पाळीचं चक्र बिघडू शकतं.

* मासिकपाळीसाठी शरीराला ऊर्जेची गरज लागते. ऊर्जेच्या कमतरतेमुळे पाळीचं चक्र बिघडू शकतं. त्यामुळे अंगमहनत करणाऱ्या किंवा गरजेपेक्षा अधिक व्यायाम करणाऱ्या महिलांची मासिक पाळी अनियमित होऊ शकते. * पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजे पीसीओडीची समस्या बरीच वाढते आहे. या विकारामुळे मासिक पाळी अनियमित होते. * काही औषधांच्या सेवानामुळेही तुम्हाला त्रास होऊ शकतो.

* अचानक वजन वाढलं किंवा कमी झाली तरी मासिक पाळी प्रभावित होऊ शकते. * थायरॉइड तसंच स्थूलपणामुळेही पाळी पुढे जाते किंवा काही काळासाठी बंद होऊ शकते.

बदली निमित्त नव्या ठिकाणी जातांना...

पतीची नोकरीत बदली झाली किंवा परदेशात जाण्याची संधी मिळाली तर कुटुंबासाठी महिलांना नोकरी सोडावी लागते. नाईलाजातून अनेकींना करिअरचा त्याग करावा लागतो. मात्र या कारणांमुळे काम थांबवण्याची काहीच गरज नाही. इंटरनेटमुळे आज अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. कंपन्याही कर्मचाऱ्यांना आपल्या वेळेनुसार किंवा सोयीनुसार काम करण्याची मुभा देतात. विविध कंपन्या देशाविदेशात शाखा उघडतात. त्यामुळे आपलं करीअर संपलं असा समज करून घेण्याची आवश्यकता नाही. पतीच्या बदलीनंतरही आपलं करीअर सुरू ठेवण्यासाठी काय करायला हवं याविषयी...

* बदलीच्या ठिकाणाबद्दल शक्य तितकी महिती काढा. परदेशात

मैरा फूड्स या कंपनीने मणीपूरमधल्या प्रत्येक घरात शिरकाव केला आहे. पॅकेज्ड फूड क्षेत्रातली ही कंपनी शुभ्रादेवी यांनी सुरू केली. २००४ मध्ये त्यांनी ही कंपनी सुरू केली. राजस्थानातल्या वनस्थली विद्यापीठातून फूड अँड न्यूट्रिशनमध्ये मास्टर्स पदवी मिळवल्यानंतर शुभ्रा यांनी या कंपनीचा पाया रचला. मैरा फूड्सच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

शुभ्राचं धवल यश



प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं. त्यानंतर काही फळं आणून घरच्या घरी कँडी बनवायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी काही स्थानिक महिलांना मदतीला घेतलं. या कँडी स्थानिक दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. २००४ मध्ये त्यांनी फक्त एक हजार रुपये गुंतवणूक करून मैरा फूड्सचा पाय रचला. त्यावेळी त्यांच्या कंपनीत

पालक पनीर रोल

शाळा सुरू झाल्यानंतर मुलांच्या डब्याचा प्रश्न आवासान उभा असतो. नेहमीच्या पोळीभाजीचा कंटाळा येतो. अशा वेळी चविष्ट आणि आरोग्यदायी रेसिपीच्या शोधात असाल तर पालक पनीर रोलचा चांगला पर्याय तुमच्याकडे आहे. साहित्य: एक कप गव्हाचं पीठ, अर्धा कप पालक तुकडे करा, एक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबिर, एक चिरलेला टोमॅटो, अर्धा चमचा लाल तिखट, चमचाभर गरम मसाला, विमटभर हळद, चार चमचे टोमॅटो पास्ता सॉस, चार चमचे मस्टर्ड सॉस, मीठ कूती: पालक प्युरी, जीरेपूड आणि मीठ घालून पीठ मळून घ्या. मळताना थोडं तेल घाला. कणकेचे छोटे गोळे तयार करून पोळीप्रमाणे लाटून आणि भाजून घ्या. आता पनीरची बुर्जी बनवायची आहे. यासाठी कढईत थोडं तेल गरम करून कांदा परतून घ्या. मग लसूण, मिरच्या आणि टोमॅटो घाला. टोमॅटो शिजल्यानंतर तिखट, गरम मसाला आणि हळद घाला. हलवून घ्या. शेवटी त्यात पनीर आणि चवीनुसार मीठ घालून शिजवा. गॅस बंद करा. वरून टोमॅटो पास्ता सॉस, मस्टर्ड सॉस आणि कोथिंबिर घालून मिश्रण तयार करा. आता पालक परांठावर हे स्टॅफिंग पसरा. रोल करा आणि सॉससोबत डब्यात घ्या.



परावलंबी होऊ नकोस!

मी २६ वर्षांची तरुणी असून मध्यंतरी नैराश्यातून बाहेर पडले. गेली दोन वर्षं मला नैराश्याने ग्रासलं होतं. यामुळे मी खूप अंतर्मुख आणि थोडी हळवीही झाले आहे. माझी खूप जवळची मैत्रीण मधल्या काळात माझा आधार बनली होती. या परिस्थितीतून बाहेर पडायला तिची खूप मदत झाली. पण आता ती मला गृहित धरू लागली आहे. ती मला अधूनमधून संपर्क करते. तिच्या वागणुकीमुळे माझी अस्वस्थताही खूप वाढली होती. मीच तिच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती असल्याचं तिचं म्हणणं आहे. पण ती मला इतरांप्रमाणेच वागवत असल्याचं मला वाटतं. मी तिला अनेकदा घरी येण्याचं आमंत्रण दिलं. पण काहीतरी कारण सांगून तिने ते टाळलं. मी या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करते आहे का,

समुपदेशन आयुष्यातल्या तुझ्या महत्त्वाबद्दल मनात अजिबात किंतू बाळगू नकोस. नव्या गोष्टी शिक. छंदाकडे लक्ष दे. लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न कर. स्वतःला पहिलं प्राधान्य दे. इतरांच्या वागण्यामुळे स्वतःचं महत्त्व कमी होऊ देऊ नकोस. गरज वाटली तर समुपदेशकांची मदत घे.

स्कील डेव्हलपमेंट

करण्याच्या संधीबाबत विचारणा करू शकता. बहुशास्त्रीय कंपनीत काम करत असाल तर परदेशात त्यांची शाखा असू शकते. तिथल्या बदलीबाबत विचारणा करा. या प्रक्रियेत थोडा त्रास होऊ शकतो. पण करीअरवर पाणी सोडण्यापेक्षा थोडा त्रास सहन करणं केव्हाही

फक्त चार महिला कर्मचारी होत्या. मात्र शुभ्रादेवी यांनी प्रयत्नपूर्वक आपला व्यवसाय वाढवत नेला. आपल्या उत्पादनांच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी विविध ठिकाणच्या प्रदर्शनांना भेटी दिल्या. त्यांची कंपनी विविध प्रकारची लोणची, कँडी आणि खारवलेला सुकामेवा अशी उत्पादनं तयार करते. जवळपास ४५ उत्पादनांची निर्मिती ही कंपनी करते. विशेष म्हणजे मणीपूरमध्ये पिकणारी फळं, भाज्या आणि इतर घटकांचा वापर करून ही उत्पादनं तयार केली जातात. मणीपूरसह आसपासच्या राज्यांमध्येही त्यांची उत्पादनं विक्रीसाठी पाठवली जातात. उत्तर-पूर्वेकडच्या राज्यांमध्ये मैरा फूड्स हा मोठा ब्रँड आहे. शुभ्रादेवी यांचं यश अनेक महिलांना उद्योग-गतेची वाट दाखवणारं ठरू शकेल. स्वयंसिद्धा होण्याचा मार्ग यातून नक्कीच गवसेल.

हेअर केअर

शॅंपूने केस धुताना... केसांचं सौंदर्य खुलवण्यासाठी आपण महागडे शॅंपू वापरतो. मात्र त्यांच्या चुकीच्या वापरामुळे केस खराब होतात. केसांमधला गुंता सोडवल्यानंतरच शॅंपूने केस धुवा-वेत. गुंतलेल्या केसांना शॅंपू लावला तर धुतल्यानंतरही ते विस्कटलेले दिसतील. कमीत कमी शॅंपू वापरणं गरजेचं आहे. साधारण अर्धा चमचा शॅंपू घेऊन त्यात पाणी मिसळा. त्यानंतर केसांना लावा. यामुळे शॅंपूची तीव्रता कमी होते. तसंच शॅंपू लावताना केस मागच्या बाजूलाच ठेवा. यामुळे ते गुंतागार नाहीत.

स्मार्ट टिप्स

अशी चमकवा काचेची भांडी वर्षानुवर्षे वापरत असणारी काचेची भांडी चमकवणं वैतागवाणं काम असतं. त्यातच ती खूप जपून धुवावी



लागतात. काचेची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबूमिश्रित पाण्याचा वापर करा. त्यामुळे भांडी छान चमकदार दिसतील. पाण्यात बेकिंग सोडा मिसळूनही ही भांडी धुता येतील. काचेच्या ग्लासची चमक टिकवण्यासाठी पाण्यात थोडीशी नीळ घाला. या पाण्याने ग्लास धुवा. मग हे ग्लास तांदूळ भिजवलेल्या पाण्यात बुडवून ठेवा.

लाईफस्टाईल

... म्हणून करा पेडिक्योर पावलांची काळजी आपणच घ्यायला हवी. नियमित पेडिक्योर केल्याने पायांचं सौंदर्य खुलतंच शिवाय ते निरोगीही रहातात. या प्रक्रियेमुळे जंतूसंसागाचा धोका कमी होतो. नखांमधली घाण काढून टाकल्याने बॅक्टेरियांचा प्रादुर्भावही कमी होतो. यामुळे पावलांवरची मृत त्वचा निघून जाते. त्यामुळे महिलांनी नियमित पेडिक्योर करण्यावर भर द्यावा.



ट्रेंडी व्हाइट डेनिम्स

डेनिम्स म्हणलं की निळ्या रंगाच्या शेड्स आपल्या डोळ्यांपुढे येतात. गडद निळा, फिकट निळा, शेड्डे अशा जीन्सची चलती असते. सर्वसाधारणपणे ब्लू जीन्सलाच पसंती दिली जाते. मात्र तुम्ही व्हाइट जीन्सही कॅरी करू शकता. या रंगातही तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला मिळते. तुमच्या आवडीनुसार नॉर्मल बॉटम, बॉयफ्रेंड फिट, स्कीनी, अँकल लॅथ यापैकी कोणत्याही प्रकारची जीन्स तुम्ही निवडू शकता. व्हाइट जीन्सवर तुम्ही कोणत्याही रंगाचा टॉप घालू शकता. वेगवेगळ्या प्रिंट्सचं कॉम्बिनेशन करता येईल. व्हाइट जीन्स घालण्याचं तंत्र तुम्हाला जमायला हवं. ही जीन्स योग्य पद्धतीने कॅरी केली तर खूपच स्टायलिश दिसते. सकाळी स्कीनी व्हाइट जीन्सवर पांढरा किंवा पेस्टल रंगाचा टॉप घालता येईल. संध्याकाळी गडद रंगाचे टॉप कॅरी करा. व्हाइट जीन्स-

स्टाईल स्टेटमेंट

वर ऑफ शोल्डर टॉप्स शोभून दिसतील. अशा टॉप्समुळे पेहरावाचं संतुलन साधलं जातं आणि तुमचा बांधाही छान दिसतो. पांढऱ्या जीन्सवर त्याच रंगाचा टॉप घालून-ार असाल तर त्यासोबत निऑन रंगांच्या अँक्सेसरीज कॅरी करा. स्नीकर्स, डॅंगल्स, क्लच यापैकी काहीही घालून जाईल. व्हाइट डेनिमचे मिनी स्कर्टही उठून दिसतात. हा प्रकार सध्या ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळे जीन्स आणि स्कर्ट यापैकी कोणत्याही पर्यायाची निवड तुम्ही करू शकता.

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरीत थेट ५ टक्के आरक्षण



■ **महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. १७ :** गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारक विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीच्या निवड प्रक्रियेत येण्याचा अडचणीवर अखेर तोडगा निघाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकार यांच्या पुढाकाराने आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांच्याशी मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. गोसीखुर्द प्रकल्प व्हावा, यासाठी अनेकांनी आपल्या शेतजमिनी दिल्या. शेतजमिनी आणि घरांच्या मोबदल्यासोबत विशेष पॅकेज म्हणून शासकीय नोकरी-उच्च शिक्षणासाठी पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळवावा, यासाठी गोसीखुर्द प्रकल्पबाधित असल्याचे प्रमाणपत्रही देण्यात आले होते. याचा लाभ २०२२-२३ पर्यंत अनेकांनी घेतला. मात्र २०१५ मधील शासन आदेशानुसार हा लाभ देता येत नाही, असे सांगत प्रकल्पग्रस्तांना सर्व सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले होते. मात्र आता गोसीखुर्द

प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरीत ५% आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. गोसीखुर्द प्रकल्पासाठी ११९९ कोटींच्या विशेष आर्थिक पॅकेजला मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. या पॅकेजअंतर्गत काही प्रकल्पग्रस्त कुटुंबांनी पुनर्वसनाऐवजी २.९० लाख रुपयांचा मोबदला स्वीकारला होता. यामुळे संबंधितांच्या प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत अडथळे निर्माण होत होते आणि ५ टक्के आरक्षणाच्या लाभापासून ते वंचित राहत होते. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री संजय सावकार यांनी पाठपुरावा केला. या निर्णयामुळे गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त आता ५ टक्के समांतर आरक्षणांतर्गत शासकीय नोकरीच्या स्पर्धेत पात्र ठरणार आहेत. त्यांचा प्रकल्पग्रस्त दर्जा आणि त्या आधारे मिळणाऱ्या शासकीय नोकरीची पात्रता अबाधित राहणार आहे, असेही कळविण्यात आले आहे. हा निर्णय हजारो प्रकल्पग्रस्त तऱ्हाणांसाठी आशेचा किरण ठरणार आहे.

फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची गद्दारी मान्य नाही, आनंदराजांना विरोध

■ **महासागर प्रतिनिधी, अकोला, दि. १७ :** गेल्या ७० वर्षांच्या राजकारणात फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीने संविधानाबाहेरील विचार असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपसोबत कोणतीही युती केली नाही. मात्र, आता वंचित बहुजन आघाडी संविधानाच्या रक्षणासाठी 'आरापार'चा संघर्ष स्वीकारत असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी याबाबत भूमिका मांडली. मोकळे यांनी नमूद केले की, आरएसएस-भाजप हे सनातन वैदिक धर्माला प्राधान्य देतात, तर फुले-शाहू-

आंबेडकरी चळवळ ही संविधानातील समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या तत्वांवर आधारित आहे. त्यामुळे या दोन विचारसरणींमध्ये कोणताही समझोता शक्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. **आनंदराज आंबेडकरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह** सिद्धार्थ मोकळे यांनी यावेळी आनंदराज आंबेडकर यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, आनंदराज आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असूनही, त्यांचे विचार संविधान बदलू पाहणाऱ्या आरएसएस-भाजपच्या दिशेने गेले आहेत.

■ **महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. १७ :**

राज्यातील वाघांच्या मृत्यूची संख्या वाढतच चालली असून वर्षांच्या सुरुवातीलाच अवघ्या २० दिवसात १४ वाघांचा मृत्यू झाला. जानेवारी ते एप्रिल २०२५ दरम्यान राज्यात २२ वाघ, ४० बिबटे आणि ६१ इतर वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला. वनमंत्री गणेश नाईक यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान ही माहिती दिली. या धोक्यात असलेल्या आणि असुरक्षित प्राण्यांच्या संख्येत घट होण्याचे एक कारण शिकार आहे, असेही ते म्हणाले.

आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नाईक यांनी वर्षांच्या सुरुवातीपासून वन्यजीवांच्या मृत्यूची सविस्तर माहिती सादर केली. या वर्षी मृत्युमुखी पडलेल्या २२ वाघांपैकी १३ नैसर्गिक कारणांमुळे, चार विजेच्या धक्क्याने, चार रस्ते, रेल्वे आणि विहिरीतील अपघातात मृत्युमुखी पडले, तर एका वाघाचा मृत्यू अद्याप असंष्ट आहे.

जानेवारी ते एप्रिल दरम्यान, राज्यात ४० बिबट्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी आठ नैसर्गिक कारणांमुळे, २० रस्ते, रेल्वे आणि विहिरींशी संबंधित अपघातांमुळे, तीन शिकारीमुळे मृत्युमुखी पडले आणि उर्वरित नऊ

मनसे कार्यकर्त्यांची दुकानदाराला मारहाण

■ **महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. १७ :**

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठीच्या मुद्यावरून मुंबईत आणखी एका दुकानदाराला मारहाण केली आहे. दुकानदाराने सोशल मीडियावर मराठी लोकांबद्दल अपमानजनक पोस्ट टाकल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. मनसे कार्यकर्ते विक्रोळी परिसरातील एका दुकानात पोहोचले



आणि त्यांनी दुकानदाराला शिवीगाळ केली. त्यांनी दुकानदाराला धमकावले आणि त्याला माफी मागण्यास भाग पाडले इतकेच नाही तर परिसरात त्यांची धिंड देखील काढली.

वन्यप्राण्यांचे मृत्यू थांबविण्याचे वनविभागासमोर मोठे आव्हान



वाघांच्या मृत्यूचे कारण अद्याप ज्ञात नाही. याव्यतिरिक्त, याच कालावधीत इतर ६१ वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी २३ जणांचा नैसर्गिक मृत्यू, चार जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, चार जणांची शिकार आणि २४ जणांचा मृत्यू भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात किंवा विहिरीतील अपघातात झाला. सहा प्राण्यांच्या

मृत्यूचे कारण अद्याप अज्ञात आहे. नाईक यांनी याच कालावधीत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात २१ जणांचा मृत्यू झाल्याला दुजोरा देण्यात आला. जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२४ दरम्यान महाराष्ट्रात १०७ वाघांचा मृत्यू झाला. नाईक म्हणाले की, सरकार वाघ, बिबटे आणि इतर वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी

उपाययोजना करत आहे. जिल्हास्तरीय व्याघ्र कक्ष समितीचा बैठकीत उपाययोजना आखल्या आहेत. विद्युत प्रवाहामुळे वाघ आणि इतर वन्य प्राण्यांचे मृत्यू रोखण्यासाठी कारवाई केली जात आहे. धनंजय मुंडे, संतोष दानवे, मनोज जमसुतकर आणि सुधीर मुनगंटीवार या आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केला.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, यावर्षी जानेवारीच्या पहिल्या २० दिवसांत भारतात १४ वाघांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक आठ वाघांचा मृत्यू झाला. यापैकी बहुतेक मृत्यू संरक्षित क्षेत्राबाहेर झाले आहेत, ज्याचे कारण शिकार, अपघात आणि संसर्गजन्य रोग आहेत.

त्याचवेळी, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या अलिकडच्याच भारतातील वाघांच्या स्थिती अहवालात असे म्हंटले आहे की महाराष्ट्रातील वाघांची संख्या आणि सहाद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचे दर्जन वाढले आहे. मृत्यूंमध्ये वाढ झाल्याने वनविभागासमोर आव्हान निर्माण झाले आहे, ज्याने संरक्षित क्षेत्राबाहेर वाघांची सुरक्षा सुनिश्चित करावी, असेही त्यात नमूद आहे. वन्यप्राण्यांच्या वाढत्या मृत्यूवर केंद्रानेही चिंता व्यक्त केली होती.

एमडी इग्ज प्रकरणी मेडिकलच्या विद्यार्थ्यांसह दोघांना अटक

■ **महासागर प्रतिनिधी अकोला, दि. १७ :**

एमडी इग्ज विक्री करण्याचा प्रयत्नात असलेल्या दोघांना खदान पोलिसांनी अटक केली. त्यापैकी एक आरोपी बीएएमएसचे शिक्षण घेत आहे. तर दुसरा आरोपी त्याचा नातेवाईक आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ४६ ग्रॅम ३० मिलिग्रॅम एमडी इग्ज तसेच दोन दुचाकी, दोन मोबाइलसह एकूण ३.५० लाखांचा मुद्दामाल जप्त केला. मेडिकलचे शिक्षण घेत असलेला मोहम्मद यासिन मोहम्मद आसिफ (२३), रा. पंचगव्हाण, ह.मु. फिरदोस कॉलनी, गवळीपुरा, अकोला व मुश्ताक खान हादीक खान (४७), रा. गफुरवाला प्लॉट, अकोट अशी आरोपींची नावे आहेत.

खदान पोलिस ठाण्याचे ठाणेदार मनोज केदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आदर्श कॉलनी परिसरात छापा टाकला. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी दुचाकीवरून घटनास्थळी आले आणि व्यवहारासाठी तयारी करताच पोलिसांनी त्यांना घेराव घालून पकडले.



मोहम्मद यासिन मोहम्मद आसिफ याची अंगझडती घेतली असता त्याचे फुल पॅटचे खिशात एका प्लॅस्टिक कॅरीबॅगमध्ये गुंडाळलेला एमडी इग्ज अंमली पदार्थ दिसून आला. त्याचे वजन केले असता ४६ ग्रॅम ३० मिलिग्रॅम होते. पोलिस निरीक्षक मनोज केदार म्हणाले

की, इग्ज अकोल्यात पकडले जाणे ही गंभीर व चिंतेची बाब आहे. आम्ही या घटनेचा कसून तपास करत आहोत. आरोपींनी हे इग्ज कोठून आणले, त्यांना कुणी सहकार्य केले, या साखळीमध्ये आणखी कोण कोण आहे, हे तपासाअंती समोर येणार आहे.

मेडिमिक्स भारतातील एक अग्रगण्य आयुर्वेदिक पर्सनल केअर ब्रँडने आपले मुख्य भौगोलिक क्षेत्रामधील प्रादेशिक नाते बळकट करण्यासाठी आपली खेळी बदलताना अमृता खानविलकर या मराठमोळ्या अभिनेत्रीला नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. अमृता ही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती, तिचे अष्टपैलुत्व, अभिजात लावण्य आणि सखोल सांस्कृतिक मुळ, यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. रिअॅलिटी शो मधील स्पर्धक ते प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील सर्वात परिचित चेहऱ्यांपैकी एक, असा तिने प्रेरणादायी प्रवास केलेला आहे. मेडिमिक्सचे स्वतःचे तत्त्वज्ञान म्हणजे, काळातुसार विकासित होत असताना नैसर्गिक क्षमता वाढवणे आणि परंपरेचे स्वागत करणे आहे. अमृताचा प्रेरणादायी प्रवास मेडिमिक्सचे तत्त्वज्ञान दर्शवित आहे. मेडिमिक्स आणि अमृता हे दोघे स्वस्थ त्वचेसाठी नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक नाते



सिनेरंग : मेडिमिक्सची ब्रँड अॅम्बेसेडर अमृता खानविलकर


आणि आयुर्वेदाचे गुण, म्हणजे संपूर्ण मेडिमिक्स पोर्टफोलिओ श्रेणीसाठी स्किनफिटला आधार देण्याकरिता एकत्र आले आहेत आणि म्हणून या दोघांसाठी हा सहयोग एक महत्त्वाचा टप्पा आहे. आपल्या नव्या भूमिकेबद्दल अमृता खानविलकर म्हणाली, मेडिमिक्स मला नेहमीच आपलेसे वाटले आहे.आणि आता तर मी अधिकृतपणे मेडिमिक्स कुटुंबाचा एक भाग बनले आहे. म्हणून मला विश्वास बसणार नाही इतके खास वाटत आहे. हे फक्त एखाद्या ब्रँडची जाहिरात करण्यापुरते नसून हे माझ्या प्रवासात मला आधार देणाऱ्या लोकांना मी खरंच विश्वास केलेल्या गोष्टी सांगण्याविषयी आहे. नैसर्गिक घटक आणि आयुर्वेदप्रती त्यांची बांधिलकी माझा स्वतःचा असा विश्वास दर्शविते की आपण आपल्या नैसर्गिक स्वभावाला स्वीकारले पाहिजे आणि त्वचेची सर्वात सौम्य आणि प्रभावी पद्धतीने काळजी घेतली पाहिजे.

'तू धडकन मैं दिल'.. स्टार प्लस वर



स्टार प्लस वाहिनीवर 'तू धडकन मैं दिल' ही एक नवी भावस्पर्शी मालिका सुरू होत आहे. या मालिकेत दिल न्यायका लहानगीचा प्रवास रेखाटण्यात आला आहे. ही व्यक्तिरेखा बाल कलाकार आराध्या पटेल साकारत आहे, जिची निरागसता आणि अभिनय मालिकेत रंगत आणतो. अलीकडे प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये, दिल एका वर्दळीच्या रस्त्याच्या मध्यभागी पिशवी घेऊन एका मांजरीचा पाठलाग करते आहे. ढगांच्या गडगडाटांसह मुसळधार पाऊस पडत असताना, दिल तिच्या हरवलेल्या आईबद्दल बोलते, ती तिच्या आईचा फोटो हृदयाशी घट्ट धरून बसली आहे. तिला आशा आहे की, एकदा पाऊस थांबला की तिला तिचे आई आणि बाबा सापडतील. आणखी एका भावव्याकुळ क्षणी, दिल एका कुटुंबाला एकत्र खातांना बघते. ते बघताना तिच्या डोळ्यांतून एकाकीपण प्रतिबिंबित होताना दिसते, तरीही मागे हटण्याऐवजी, ती तिच्या पिशवीतून खाणे बाहेर काढते आणि तिच्या शेजारी बसलेल्या मांजरीसोबत तो खाऊ प्रेमाने शेअर करते. या साध्या कृतीतून तिचा काळजी घेणारा स्वभाव दिसून येतो. दिल एक आशावादी मुलगी आहे. ठाम आणि धाडसी आहे आणि सोबतच प्रचंड आशावादी आहे. प्रोमोमधील प्रत्येक, फ्रेम आपल्या उपस्थितीने तिने उबदार आणि जिवंत केली आहे.२२ सोमवारी पंध्याकाळी ७ वाजता स्टार प्लस वाहिनीवर 'तू धडकन मैं दिल' ही मालिका पाहण्याला विसरू नका.

■ ■ ■



पाणी ठरला वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट

कोठारे याला सर्वोत्कृष्ट कलाकाराचा पुरस्कार मिळाला. नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात 'पाणी' ला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट, पटकथा, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन, सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड स्कोअर या विभागात पुरस्कार मिळाले. आदिनाथ कोठारे दिग्दर्शित 'पाणी' चित्रपटात आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे.

■ **संकलन व संयोजन :** सुबोध रणशेखरे, ९८३३१४६३५६ subodh.ranshewre | rcdi@filmfare.com

शिक्षकाच्या जबाबदारीतून सफाई कर्मचारी मुक्त

मुख्याधिकाऱ्यांनी केला बदली आदेश रद्द : पुलंगाव नगर परिषदेतील प्रकार

■ **महासागर प्रतिनिधी, वर्धा, दि. १७ :**

वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव नगर परिषदेत स्वच्छता विभागात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला प्राथमिक शाळेत शिकविण्याची जबाबदारी देण्यात आली.

नगर परिषद सीईओची स्वाक्षरी असलेलं आदेशचं पत्र सफाई कर्मचाऱ्याच्या घरी पोहचलं. पत्र वाचून सफाई कर्मचारी देखील आवाक झाला. आधीच नगर परिषद शाळांची अवस्था बिकट असताना पुलगावच्या नगर परिषदेतील शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. आता मात्र नगर परिषद प्रशासनाने सारवा सारव करीत कितरीकल चूक झाल्याचे सांगत हा आदेश रद्द केला आहे.

नगर परिषदेच्या स्वच्छता विभागात चेतन चांडाले हा सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. पण याच सफाई कर्मचाऱ्याला पुलगाव येथील नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या शहीद भगतसिंग प्राथमिक शाळेत शिकविण्याचा आदेश नगर परिषदेच्या शिक्षण विभागाने काढला. सदर पत्रावर मुख्याधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेतली गेली.

याबाबत कोणत्याही प्रकारचा आर्थिक मोबदला दिला जाणार नसल्याचे देखील पत्रात नमूद करण्यात आले. पण मुळच्या स्वच्छता विभागात कार्यरत असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्याला अशी शिक्षण सेवकाची जबाबदारी दिल्याने खडबड उडाली. ही जबाबदारी

तात्पुरती जरी असली तरी याकडे गांधीयाने पाहिले जात आहे. बारावीनंतर बी ए चे दुसरे वर्ष पूर्ण केले. शहीद भागत सिंग प्राथमिक शाळेतून बदलून गेलेल्या शिक्षकाच्या जागेवर स्वच्छता कर्मचाऱ्याची नियुक्ती आणून दिले, पण कुठलाही शिकविण्याचा अनुभव मला नाही आणि मी शिकवू देखील शकत नसल्याचे सफाई कर्मचारी चेतन चांडाले याने सांगितले आहे. या प्रकरणात नगर परिषद प्रशासनाने आता सारवासारव करीत मुख्याधिकाऱ्यांनी काढलेला आदेश रद्द केला आहे.. या प्रकरणाने मात्र नगर परिषदेच्या शिक्षण विभागात सावळा गोंधळ असल्याची बाब मात्र समोर आली.

पुलगावच्या शिक्षण विभागात सफाई कर्मचाऱ्यांचा आदेश निघाला तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक सतीश राखुडे हे देवळी येथे ट्रेनिंग वर गेले होते. त्यांना या मुख्याधिकाऱ्याच्या आदेशाबद्दल माहीत नाही, माऱ्या पश्चात हा आदेश आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मुख्याधिकाऱी विजयकुमार आश्रमा यांनी सदर बाब ही शिक्षण विभागाकडून कितरीकल चूक झाल्यामुळे सांगितले आहे. असे असताना देखील नपच्या शिक्षण विभागात मात्र काहीतरी गोंडबंगाल असल्याची चर्चा नपच्या आबारात होती. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री,वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या जिल्ह्यात हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

‘त्या’ अण्णाच्या घरासमोर भरतो तळीरामांचा बाजार

■ **महासागर प्रतिनिधी देसाईगंज, दि. १७ :**

अतिदुर्गम, अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्यात २ ऑक्टोबर १९९२ पासून दारुबंदी लागू आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या देसाईगंज शहरातील वर्दळीच्या मार्गावर असलेल्या त्या अण्णाच्या घरासमोर चक्क तळीरामांचा बाजार भरवल्या जात असताना संबंधित विभागाचे अधिकारी मात्र बघ्याच्या भुमिकेत असल्याने याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

देसाईगंज शहराच्या माता वाडातील सरास दारू विक्री चव्हाट्यावर आल्यानंतर येथील नागरीकांनी दारुबंदीसाठी केलेले अथक परिश्रम अखेर कामात आले असले तरी दारुबंदी जिल्ह्यात दारुबंदीसाठी करावी लागणारी पायपीट एकुणच प्रशानाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करू लागले आहे. देसाईगंज शहराच्या अनेक वाडांत अशीच सरास दारू विक्री सुरू असून दारुबंदीसाठी आवाज उठवणारे दारू

विक्रेत्यांचे टागॅट ठरत आहेत. वाडातील लोकांनी आपल्या वाडातील दारुबंदीसाठी संबंधित विभागाला अर्ज सादर केले असता समस्त दारू विक्रेत्यांना याथाशिष्ट माहिती दिल्या जात असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तक्रारदार आणि अवैध दारू विक्रेत्यांत यावरून शाब्दिक बाचाबाची देखील झाल्याचे सांगितले जात आहे.

शहराच्या मुख्य बाजारपेठेत मागील काही वर्षांपासून सर्रास दारू विक्री सुरू असताना याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याने अवैध दारू विक्रेत्यांना संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनीच दारू विक्रीचा अलिखित परवाना तर दिला नाही ना? या चर्चेला आता चांगलेच उधाण येऊ लागले आहे. दरम्यान शहराच्या कस्तुरबा वाडातील रहदारीच्या मुख्य मार्गालगतच असलेल्या कथीत अण्णाच्या घरी अलिखित परवाना दिल्यागत सर्रास बार सारखेच सर्वच सोपस्कार पार पाडल्या जात असल्याने संध्याकाळच्या सुमारास

या मार्गावर तळीरामांची वर्दळ राहात असल्याचे पाहावयास मिळत आहे. सदर तळीराम मुख्य मार्गावर गाड्या ठेवून मदिरा प्राशन करण्यात व्यस्त असता वाहतूक दारानी वाहने न्यावे कुटून अशी समस्या निर्माण झाली असता याबाबत मार्ग काळण्यास सांगावयास गेलेल्यास पाहून घेण्याची धमकी दिली जात आहे.

जिल्ह्यातील गोरगरीबांचे जीवनमान उंचावण्यासाठी लागू करण्यात आलेली दारुबंदीच आता अनेकांच्या जीवावर उठू लागल्याचे धक्कादायक वास्तव असताना संबंधित विभागाचे अधिकारी मात्र कथित अण्णाची दारू बंद करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पाणी कुठेतरी मुक्त असल्याच्या शकिला दुजोरा मिळत असून वरिष्ठांनी येथील गंभीर समस्यांची दखल घेऊन याथाशिष्ट दारुबंद करण्याचे आदेश द्यावेत,अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे येथील नागरीकांचे लक्ष लागून आहे.

गुटखाबंदीसाठी मकोका अंतर्गत कारवाई

■ **महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. १७ :**

राज्यात गुटखा तस्करी आणि विक्रीला खतपाणी देणाऱ्या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली जाईल. विधी व न्याय विभागाचे यासंदर्भात अभिप्राय विचारात घेण्यात येईल, अशी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यात गुटखा बंदी, पान मसाला उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी असतानाही सर्रासपणे विक्री केली जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात म्हणजे एसटी स्टॅण्डपासून ते अगदी पर्यटन ठिकाणी गुटखाचे पाकिटे मिळतात. टपरीपासून ते चरपर्यंत या गुटखा विकणाऱ्यांचे मोठे नेटवर्क आहे.

सरकारकडून फक्त विकणाऱ्यावर कारवाई होते. परंतु, हा गुटखा येतो कुठून, त्यामागे कोणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल आनंदराज श्रीकांत भारतीय यांनी विचारला.

मंत्री झिरवाळ यांनी त्यावर माहिती देताना, आतापर्यंत राज्यभरात ४५० कोटीपेक्षा अधिक किमतीचा गुटखा व संभावित साठा जप्त केला आहे. १० हजारांहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत, असे सभागृहाला सांगितले.